



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण
प्राधिकृत प्रकाशन

बुधवार ऑक्टोबर १४, १९८२/ऑक्टोबर २२, १९८४

सर्वोच्च न्यायालय व अन्य न्यायालयांनी वा शासनाच्या वेगवेगळ्या दफ्तरी कार्यांसाठी ठरविलेल्या

भाग चार

महाराष्ट्र विद्यापत्रिकांचे अधिनियम व शासनाच्या वेगवेगळ्या दफ्तरी कार्यांसाठी ठरविलेल्या

अनुकूलिका

	PAGES
MAHARASHTRA ACT No. XXXI OF 1982.—An Act to provide for preventing malpractices at University, Board and other specified examinations	221-223

The following Act of the Maharashtra Legislature, having been assented to by the President on the 11th October, 1982, is hereby published for general information.

D. N. CHAUDHARI,

Joint Secretary to the Government of Maharashtra,
Law and Judiciary Department.

MAHARASHTRA ACT NO. XXXI OF 1982

(First published, after having received the assent of the President in the "Maharashtra Government Gazette" on the 14th October, 1982)

An Act to provide for preventing malpractices at University, Board and other specified examinations.

WHEREAS, both House of the State Legislature were not in session ;

AND WHEREAS the Governor of Maharashtra was satisfied that circumstance existed which rendered it necessary for him to take immediate action to have a special law in this State to provide for preventing malpractices at examinations held or proposed to be held by any University or the Board or any other authority specified by the State Government in this behalf, including leakages of question papers or copying at such examinations, and for searers connected therewith, and, therefore, promulgated the Maharashtra Prevention of Malpractices at University, Board or other specified Examinations Ordinance, 1982, on the 25th May 1982 ;

Mah
Ord
IV of
1982



AND WHEREAS it is expedient to replace the said Ordinance by an Act of the State Legislature : It is hereby enacted in the Thirty-third Year of the Republic of India as follows :-

Short title and commencement
Definitions

1. (1) This Act may be called the Maharashtra Prevention, of Malpractices in University, and other specified Examinations Act, 1982.

(2) It shall be deemed to have come into force on the 25th May, 1982.

2. In this Act, unless the context otherwise requires,—

(a) "Board" means the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education established under the Maharashtra Secondary and Higher Secondary Education Boards Act, 1965 or any of its Divisional Boards;

Mah. XLI of 1965.

(b) "Examination" means any examination held or proposed to be held by any University or the Board and includes such other examination held or proposed to be held by such other authority as may be specified in this behalf, from time to time, by the State Government by notification in the Official Gazette ;

(c) "University" means any University established by law in the State of Maharashtra.

Duties of superintendents and presidents for contravention

3. (4) Any person who is appointed as a paper setter at any examination shall not supply or cause to be supplied the question paper drawn by him or a copy thereof or communicate the contents of such paper to any person or give publicity thereto in any manner, except in accordance with the instructions given to him in writing by his appointing authority in this behalf.

(2) Any person who contravenes the provisions of sub-section (1) shall, on conviction, be punished with imprisonment for a term which may extend to one year, or with fine which may extend to one thousand rupees, or with both.

Duties of persons entrusted with printing, etc. of question papers and punishment for contravention

4. (1) Any person who is entrusted with the work of printing, cyclostyping typing or otherwise producing copies of any question paper set for the purposes of any examination shall not supply or cause to be supplied a copy thereof or communicate the contents thereof to any person or give publicity thereto in any manner, except in accordance with the instructions given to him in writing by the authority which entrusted the work to him.

(2) Any person who contravenes the provision of sub-section (1) shall, on conviction, be punished with imprisonment for a term which may extend to one year, or with fine which may extend to one thousand rupees, or with both.

[भाषा का प्रकाश काल कायम, अर्थात्, ऑक्टोबर १४, १९८२/जारी २२, मई १९७४ २२३]



5. (1) Any person who is entrusted with the custody, or is otherwise in possession, of any question papers set-up for the purposes of any examination shall not supply or distribute or cause to be supplied or distributed any copy thereof or communicate the contents thereof to any person or give publicity thereto in any manner, except in accordance with the instructions given to him in writing by the authority which entrusted the custody or gave possession thereof to him.

Duties of person entrusted with custody of question papers and punishment for contravention.

(2) Any person who contravenes the provisions of sub-section (1) shall, on conviction, be punished with imprisonment for a term which may extend to one year, or with fine which may extend to one thousand rupees, or with both.

6. Whoever has in his possession any question paper set or purported to be set for any examination and supplies or causes to be supplied or offers to supply a copy thereof, or communicates or offers to communicate the contents thereof, to any person, whether for any consideration or otherwise, or gives publicity thereto in any manner, except in accordance with the instructions issued in writing by an authorised officer of the University, Board or other authority concerned with the examination, at any time before the examination is held, shall, on conviction, be punished with imprisonment for a term which may extend to one year, or with fine which may extend to one thousand rupees, or with both.

Prohibition of supply or publication of any question paper before examination is held

7. Whoever is found in or near an examination hall by the invigilator or any other person appointed to supervise the conduct of the examination, copying answers to the question paper set at the examination, from any book, notes or answer papers of other candidates, or appearing at the examination for any other candidate or using any other unfair means, shall, on conviction, be punished with imprisonment for a term which may extend to six months, or with fine which may extend to five hundred rupees, or with both.

Prohibition of copying and impersonating at examinations.

8. Whoever abets any offence punishable under this Act shall be punishable with the punishment provided for the offence.

Punishment for abetment or offences.

9. Notwithstanding anything contained in the Code of Criminal Procedure, 1973 all offences under this Act shall be cognizable offences and shall be non-bailable.

Offences to be cognizable and non-bailable.

10. Notwithstanding anything contained in the Code of Criminal Procedure, 1973, all offences under this Act shall be tried in a summary way by any Metropolitan, Magistrate or any Judicial Magistrate of the First Class and the provisions of sections 262 to 265 (both inclusive) of the said Code shall, as far as may be, apply to such trial :

Offences to be tried summarily.

Provided that in the case of conviction for any offence in a summary

II of 1974.

II of 1974.



trial under this section, it shall be lawful for the Magistrate to pass a sentence of imprisonment for any term for which such offence is punishable under this Act.

Mah. Ord.
IV of
1982.

11. (1) The Maharashtra Prevention of Malpractices at University Board and other specified Examinations Ordinance, 1982, is hereby repealed.

Repeal of
Mah. Ord.
IV of 1982
and saving.

(2) Notwithstanding such repeal, anything done or any action taken (including any notification issued) under the said Ordinance shall be deemed to have been done, taken or issued, as the case may be, under the corresponding provisions of this Act.

शासकीय पंचवती मुद्रालय, मुंबई.

UNIVERSITY OF MUMBAI



ORDINANCE 5050 :

1. (a) On receipt of a report regarding use of unfair means by any student at any University examination, including breach of any of the rules laid down by the University Authorities, for proper conduct of examination, the Board of Examinations shall have power at any time to institute inquiry and to punish such unfair means or breach of the rules by exclusion of such student from any University examination or from any University course in a College or Recognised Institution or in the University Department or from any Convocation for the purpose of conferring degree either permanently or for a specified period, or by cancellation of the result of the student in the University examination for which the student appeared or by deprivation of any University Scholarship held by him/her or by cancellation of the award of any University prize or medal to him/her or by imposition of fine or in any two or more of the aforesaid ways *within a period of one year.*
 - (b) Where the examinations of the University courses are conducted by the constituent Colleges /Recognised Institutions on behalf of the University, the Principal/Head of the concerned constituent College/ Institution, on receipt of a report regarding use of unfair means by any student at any such examination, including breach of any of the rules laid down by the University Authorities or by the College/ Institution for proper conduct of examination, shall have power at any time to institute inquiry and to punish such unfair means or breach of any of the rules by exclusion of such a student from any such examination or any University course in any College/Institution either permanently or for a specified period or by cancellation of the result of the student in the College/Institution examination for which he/she appeared or by deprivation of any College/Institution Scholarship or by cancellation of the award of any College/Institution prize or medal to him/her or by imposition of fine or in any two or more of the aforesaid ways.
 - (c) On receipt of report regarding malpractices used or lapses committed by any paper-setter, examiner, moderator, referee, teacher or any other person connected with the conduct of examination held by the University or Colleges or Recognised Institution including breach of the rules laid down for proper conduct of examination, the Board of Examinations, in the cases of the University examinations or the Management Body in the cases of the examinations conducted by the College/Institution on behalf of the University, as the case may be, shall have power at any time to institute inquiry and to punish such malpractices or lapses by declaring disqualified the concerned paper-setter, examiner, moderator, referee, teacher or any other person connected with the conduct of examination from any examination work either permanently or for a specified period or by referring his/her case to the concerned authorities for taking such disciplinary action as deemed fit as per the rules provided for or in any two or more of the aforesaid ways.
2. **Competent Authority :**
 - (i) The Board of Examinations of the University constituted under the provisions of Section 31(3) shall be the competent authority to take appropriate disciplinary action against the students using, attempting to use, aiding, abetting, instigating or allowing to use unfair means at the examination conducted by the University.
 - (ii) The Principal of the constituent College or Head of the Recognised Institution shall be the competent authority to take appropriate disciplinary action against the student/s using, attempting to use, aiding, abetting, instigating or allowing to use unfair means at the examination conducted by the College or Institution on behalf of the University.
 3. **Definition-Unless the context otherwise requires :**
 - (a) "Student" means and includes a person who is enrolled as such by the University/College/Institution for receiving instruction qualifying for any degree, diploma or certificate awarded by the University. It includes ex-student and student registered as candidate (examinee) for any of the degree, diploma or certificate examination.
 - (b) "Unfair means" includes one or more of the following acts or omissions on the part of student/s during the examination period.
 - (i) Possessing unfair means material and or copying therefrom.
 - (ii) Transcribing any unauthorised material or any other use thereof.
 - (iii) Intimidating or using obscene language or threatening or use of violence against invigilator or person on duty for the conduct of examination or manhandling him/her or leaving the examination hall without permission of the supervisor or causing disturbances in any manner in the examination proceedings.



- (vi) Smuggling-out, either blank or written, or smuggling-in of answerbooks as copying material.
- (vii) Smuggling-in blank or written answerbook and forging signature of the Jr. Supervisor thereon.
- (viii) Interfering with or counterfeiting of University/College/Institution seal, or answerbooks or office stationary used in the examinations.
- (ix) Insertion of currency notes in the answerbooks or attempting to bribe any of the persons connected with conduct of examinations.
- (x) Impersonation at the University/College/Institution examination.
- (xi) Revealing identity in any form in the answer written or in any other part of the answerbook by the student at the University or College or Institution examination.
- (xii) Or any other similar act/s and/or omission/s which may be considered as unfair means by the competent authority.
- (c) "Unfair means relating to examination" means and includes directly or indirectly committing or attempting to commit or threatening to commit any act or coercion, undue influence or fraud or malpractice with a view to obtaining wrongful gain to him or to any other person or causing wrongful loss to other person/s.
- (d) "Unfair means material" means and includes any material whatsoever, related to the subject of the examination, printed, typed, handwritten or otherwise on the person or on clothes, or body of the student (examiner) or on wood or other material, in any manner or in the form of chart, diagram, map or drawing or electronic aid etc. which is not allowed in the examination hall.
- (e) "Possession of unfair means material by a student" means having any unauthorised material on his/her person or desk or chair or table or at any place within his/her reach, in the examination centre and its environs or premises at any time from the commencement of the examination till its conclusion.
- (f) "Student found in possession" means a student, reported in writing, as having been found in possession of unfair means material by Jr. Supervisor, Sr. Supervisor, member of the vigilance Committee or Examination Squad or any other person authorised for this purpose, in this behalf, even if the unfair means material is not produced as evidence because of it being reported as swallowed or destroyed or snatched away or otherwise taken away or spoiled by the student or by any other person acting on his behalf to such an extent that it has become illegible. Provided report to that effect is submitted by the Sr. Supervisor or Chief Conductor or any other authorised person to the Controller of Examinations or Principal or Head of the Institution concerned or any officer authorised in this behalf.
- (g) "Material related to the subject of examination" means and includes, if the material is produced as evidence, any material certified as related to the subject of the examination by a competent person and if the material is not produced as evidence or has become illegible for any of the reasons referred to in clause (f) above, the presumption shall be that the material did relate to the subject of the examination.
- (h) "Chief Conductor" means Principal of the College concerned or Head of the *University Department* or Recognised Institution concerned, where concerned examination is being conducted, and any other person duly authorised by him or person appointed as in-charge of examination, *by prior approval* of the University.
4. During examination, examinees and other students shall be under disciplinary control of the Chief Conductor/s.
5. Chief Conductor/s of the Examination Centre shall, in the case of unfair means, follow the procedure as under :—
- (i) The student shall be called upon to surrender to the Chief Conductor the unfair means material found in his or her possession, if any, and his/her answerbook.
- (ii) Signature of the concerned student shall be obtained on the relevant materials and list thereon. Concerned Sr. Supervisor and the Chief Conductor shall also sign on all the relevant materials



- (iv) Chief Conductor shall take one or more of the following decisions depending upon ~~seriousness~~ gravity of the case :
- (a) In the case of impersonation or violence, expel the concerned student from the examination and not allow him/her to appear for remaining examination.
 - (b) Obtain undertaking from the student to the effect that decision of the concerned competent authority in his/her case shall be final and binding and allow him/her to continue with his/her examination.
 - (c) May report the case to the concerned Police Station as per the provisions of Maharashtra Act No. XXXI 1982—An Act to provide for preventing mal-practices at University; Board and other specified examinations.
 - (d) Confiscate his/her answerbook, mark it as "suspected unfair means case" and issue him/her fresh answerbook duly marked.
- (v) All the materials and list of material mentioned in sub-clause (i) and the undertaking with the statement of the student and that of the Jr. Supervisor as mentioned in clause No. (ii) and (iii) and the answerbook/s shall be forwarded by the Chief Conductor, alongwith his report, to the concerned Controller of Examinations/Principal/Head of the Institution, as the case may be, in a separate and confidential sealed envelope marked "Suspected unfair means case".
- (vi) In case of unfair means of oral type, the Jr. Supervisor and the Sr. Supervisor or concerned authorised person shall record the facts in writing and shall report the same to the concerned Controller of Examinations/Principal/Head of the Institution, as the case may be.

6. Procedure to be followed by Examiner during Assessment :

If the examiner at the time of assessment of answerbook suspects that there is a *prima-facie* evidence that the student/s whose answerbook/s the examiner is assessing appears to have resorted to unfair means in the examination, the examiner shall forward his/her report, preferably through the Chairman in the subject, alongwith the evidence, to the Controller of Examinations/Principal/Head of the Institution, as the case may be, with his/her opinion in separate confidential sealed envelope marked as "Suspected unfair means case".

7. Case of unfair means having *prima-facie*, reported to the University/College/Institution by the Chief Conductor/Jr./Sr. Supervisor and or examiners shall be inquired into by the committee appointed by the Board of Examinations/Principal/Head of the Institution, as the case may be. In the event cases of unfair means reported through any other sources, the concerned Officer/In charge of the Sub-section/Unit to which the case is primarily pertained, at the Examination Section of the University/College/Institution shall scrutinise the case, collect preliminary information to find out whether there is *prima-facie* case so as to fix up primary responsibility for framing a charge sheet and then shall submit the said case with his/her primary report to the concerned Competent Authority. If the Competent Authority is satisfied that there is a *prima-facie* case it shall place the same before the Unfair Means Inquiry Committee for further investigation. The concerned Officer of the Sub-Section/Unit through which the case has originated or the case is pertaining to, shall be the Presenting Officer of the case before the Inquiry Committees, Police Authorities and Court of Justice and shall deal with the case till it is finally disposed of.

8. Examination Result/s of the concerned student/s involved in such cases shall be held in reserve till the Competent Authority takes final decision in the matter and the concerned student/s and the College/Institution to which he/she belongs to, shall be informed accordingly.

9. Appointment of Unfair Means Inquiry Committee :

- (i) For the purpose of investigating unfair means resorted to by students at the University examination, the Board of Examinations shall appoint a Committee in terms of the provisions made under Section 32(6)(a) of the Maharashtra Universities Act 1994. The term of the Committee shall be five years subject to provisions of Section 42 and 43 of the said Act.
- (ii) For the purpose of investigating unfair means resorted to by students at the examination held by the College/Institution, the Unfair Means Inquiry Committee appointed by the College/Institution shall consist of five teachers (other than the Principal/Head) to be nominated by the Principal/Head of the Institution, one of whom shall be designated as Chairperson. The members appointed on the College/Institution Examination Committee shall not be appointed as members on the Unfair Means Inquiry Committee.



reasonable opportunity has been given to the concerned implicated student in his/her defence, the principle of natural justice has been followed and the recommended quantum of punishment is in accordance with the guidelines laid down in this behalf.

10. Procedure of the Committee should be as under :

- (i) The Controller of Examinations of the University/Principal of the College or Head of the Recognised Institution, or the Officer authorised by them, as the case may be, shall inform the student concerned in writing of the act of unfair means alleged to have been committed by him/her, and shall ask him/her to show cause as to why the charge/s levelled against him/her should not be held as proved and the punishment stipulated in the show cause notice be imposed.
- (ii) The student may appear before the Inquiry Committee on a day, time and place fixed for the meeting, with written reply/explanation to the show cause notice served on him/her therein. The student himself/herself only shall present his/her case before the Committee.
- (iii) The documents that are being taken into consideration or are to be relied upon for the purpose of proving charge/s against the student should be shown to him/her by the Inquiry Committee, if the student presents himself/herself before the Committee. The evidence, if any, should be recorded in the presence of delinquent.
- (iv) Reasonable opportunity, including oral hearing, shall be given to the student in his/her defence before the Committee. The reply/explanation given by the student to the show cause notice shall be considered by the Committee before making final recommendation in the case.
- (v) The Committee should follow the above procedure in the spirit of the principle of natural justice.
- (vi) After serving a show cause notice, if the implicated student fails to appear before the Inquiry Committee on the day, time and place fixed for the meeting, the student may be given one more opportunity to appear before the Committee in his/her defence. Even after offering two chances if the student concerned fails to appear before the Committee, the Committee shall take decision in his/her case in *absentia*, on the basis of the available evidence/documents, which shall be binding on the student concerned.
- (vii) The Committee shall submit its report to the concerned competent authority along with its recommendations regarding punishment to be inflicted or otherwise.

11. Punishment :

The Competent Authority concerned i.e. the Board of Examinations in the cases of University examination, the concerned Principal in the cases of College examination, and the Head in the cases of examination held by the Recognised Institution, after taking into consideration the report of the Committee shall pass such orders as it deems fit including granting the student benefit of doubt, issuing warning or exonerating him/her from the charges and shall impose any one or more of the following punishments on the student/s found guilty of using unfair means :

- (a) Annulment of performance of the student in full or in part in the examination he/she has appeared for.
- (b) Debarring student from appearing for any examination of the University or College or Institution for a stipulated period not exceeding five years.
- (c) Debarring student from taking admission for any course in the University or College or Institution for a stipulated period not exceeding five years.
- (d) Cancellation of the University or College or Institution Scholarship/s or award/s or prize or medal etc. awarded to him/her in that examination.
- (e) In addition to the above mentioned punishment, the competent authority may impose a fine on the student declared guilty. If the student concerned fails to pay the fine within a stipulated period, the competent authority may impose on such a student additional punishment/penalty as it may deem fit.
- (f) As far as possible the quantum of punishment should be as prescribed (category wise) in Appendix-A.

Appendix A



12. The Broad Categories of Unfair Means Resorted to by Students at the University/College/Institution Examinations and the Quantum of Punishment for each Category thereof.

S. No.	Nature of Malpractice	Quantum of Punishment
(1)	Possession of copying material.	Annulment of the performance of the student at the University/College/Institution examination in full.* (Note :— This quantum of punishment shall apply also to the following categories of malpractices at Sr. No. (2) to Sr. No. (12) in addition to the punishment prescribed thereat.
(2)	Actual copying from the copying material	Exclusion of the student from University or College or Institution examination for one additional examination.
(3)	Possession of another student's answer-book.	Exclusion of the student from University or College or Institution examination for one additional examination. (BOTH THE STUDENTS)
(4)	Possession of another student's answer-books + Actual evidence of copying therefrom.	Exclusion of the student from University or College or Institution examination for two additional examinations (BOTH THE STUDENTS).
(5)	Mutual /Mass copying.	Exclusion of the student from University or College or Institution examination for two additional examinations.
(6)	(i) Smuggling-out or smuggling-in of answerbook as copying material.	Exclusion of the student from University or College or Institution examination for two additional examinations.
	(ii) Smuggling-in of written answer-book based on the question paper set at the examination.	Exclusion of the student from University or College or Institution examination for three additional examinations.
	(iii) Smuggling-in of written answer-book and forging signature of the Jr. Supervisor thereon.	Exclusion of the student from University or College or Institution examination for four additional examinations.
(7)	Attempt to forge the signature of the Jr. Supervisor on the answerbook or supplement.	Exclusion of the student from University or College or Institution examination for four additional examinations.
(8)	Interfering with or counterfeiting of University/College/Institution seal, or answerbooks or office stationery used in the examinations.	Exclusion of the student from University or College or Institution examination for four additional examinations.
(9)	Answerbook, main or supplement written outside the examination hall or any other insertion in answerbook.	Exclusion of the student from University or College or Institution examination for four additional examinations.
(10)	Insertion of currency notes/to bribe or attempting to bribe any of the persons connected with the conduct of examinations.	Exclusion of the student from University or College or Institution examination for four additional examinations. (Note :—This money shall be credited to the Vice-Chancellor's Fund)
(11)	Using obscene language/violence threat at the examination centre by a student at the University/College/Institution examination to Jr./Sr. Supervisors/Chief Conductor or Examiners.	Exclusion of the student from University or College or Institution examination for four additional examinations.
(12)	(a) Impersonation at the University/College/Institution examination.	Exclusion of the student from University or College or Institution examination for five additional examinations. (both the students if impersonator is University or Col.



(13) Revealing identity in any form in the answer written or in any other part of the answerbook by the student at the University or College or Institution examination. Annulment of the performance of the Student at the University or College or Institution examination in full.

(14) Found having written on palms or on the body, or on the clothes while in the examination. Annulment of the performance of the student at the University or College or Institution examination in full.

(15) All other malpractices not covered in the aforesaid categories. Annulment of the performance of the student at the University or College or Institution examination in full, and severe punishment depending upon the gravity of the offence.

16. If on previous occasion a disciplinary action was taken against a student for malpractice used at examination and he/she is caught again for malpractices used at the examinations, in this event he/she shall be dealt with severely. Enhanced punishment can be imposed on such students. This enhanced punishment may extend to double the punishment provided for the offence, when committed at the second or subsequent examination.

17. Practical/Dissertation/Project report Examination.

Student involved in malpractices at Practical/Dissertation/Project report examinations shall be dealt with as per the punishment provided for the theory examination.

18. The Competent Authority, in addition to the above mentioned punishments, may impose a fine on the student declared guilty.

(Note : The term "Annulment of Performance in full" includes performance of the student at the theory as well as Annual Practical examination, but does not include performance at term work, project work with its term work, oral or practical and dissertation examinations unless malpractice used threat).

13. **Malpractices used or Lapses Committed by any Paper-Setters, Examiners, Moderators, Referees, Teachers or any other persons connected with the Conduct of Examination.**

(I) **Competent Authority :**

(a) The Board of Examinations shall be the competent authority to take appropriate disciplinary action against the paper-setters, examiners, moderators, referees, teachers or any other persons connected with the conduct of examinations committing lapses or using, attempting to use, aiding, abetting, instigating or allowing to use malpractice/s at the examinations conducted by the University.

(b) The Management (includes the Trustees, Managing Body or Governing Body) of the constituent affiliated/conducted college or Recognised Institution shall be the competent authority to take appropriate disciplinary action against the paper-setters, examiners, moderators, referees, teachers or any other persons connected with the conduct of examinations committing lapses or using, attempting to use, aiding, abetting, instigating or allowing to use malpractice/s at the examination conducted by the constituent affiliated/conducted colleges' or Recognised Institution on behalf of the University.

(II) **Definition—Unless the Context Otherwise Requires :**

(a) "Paper-setter, examiner, moderator, referee and teacher" means and includes person/s duly appointed as such for the examination by the competent authority and the term "any other person connected with the conduct of examination" means and includes person/s appointed on examination duty by the competent authority.

(b) Malpractice/lapses includes one or more of the following acts or omissions on the part of the person/s included in (a) relating to the examination :—



- s.
- (iii) Paper-setter omitting questions, Sr. no. of question, repeating question or setting question outside the scope of syllabus.
 - (iv) Examiner/referee showing negligence in detecting malpractice used by student/s.
 - (v) Jr. Supervisor, Sr. Supervisor, Chief Conductor showing negligence/apathy in carrying out duties or aiding/abetting/allowing/instigating students to use malpractice/s.
 - (vi) Or any other similar act/s and or omission/s which may be considered as malpractices or lapses by the competent authority.
- (c) "Malpractice or lapse relating to examination" means and includes directly or indirectly committing or attempting to commit or threatening to commit any act of unfair means, fraud or undue influence with a view to obtaining wrongful gain to him/her or to any other person or causing wrongful loss to other person/s or omitting to do what he/she is bound to do as duties.
- (d) 'College', means conducted, constituent or affiliated college or recognised institution of a University.

(III) Investigating Committee :

- (i) The Committee appointed by the Board of Examinations under the provisions of Section 32(6)(a), 42 and 43 of the Maharashtra Universities Act 1994, to investigate unfair means resorted to by student/s at the University examinations shall also investigate the cases of malpractices used and/or lapses committed by the paper-setters, examiners, moderators, referees, teachers or any other persons connected with the conduct of examinations at the University examinations.
- (ii) Similarly, a Committee appointed by the College or Institution to investigate unfair means resorted to by student at the concerned examinations shall also investigate malpractices/lapses on the part of paper-setters, examiners, moderators, referees, teachers or any other persons connected with the conduct of examinations conducted by the affiliated/conducted College or institution on behalf of the University.

(IV) Procedure for Investigation :

- (i) The cases of alleged used of unfair means or lapses committed by the paper-setters, examiners, moderators, referees, teachers or any other persons connected with the conduct examinations, reported to the University/College/Institution shall be scrutinized by the concerned Officer/Incharge of the Sub-Section/Unit to which the case is primarily pertained at the Examination Section of the University/College/Institution, collect preliminary information to find out whether there is prima-facie case so as to fix up primary responsibility for framing a charge-sheet and then shall submit the said case with his primary report to the concerned competent authority. If the competent authority is satisfied that there is a prima-facie case, it shall place the same before the Unfair Means Inquiry Committee for further investigation. The concerned Officer of the Sub-Section/Unit through which, the case has originated or the case is pertaining to, shall be the Presenting Officer of the case before the Inquiry Committee, Police Authorities and Court of Justice and shall deal with the case till it is finally disposed of.
- (ii) The Competent Authority of the Officer authorised by it in this behalf, shall inform the implicated person (paper-setter, examiner, moderator, referee, teacher or any other person connected with the conduct of examination) in writing of the act of malpractices used and or lapses or committed by him/her at the examination and shall ask him/her to show cause as to why the charge/s levelled against him/her should not be held as proved and the punishment stipulated in the Show Cause Notice be imposed.
- (iii) The concerned person be asked to appear before the Inquiry Committee on a day, time and place fixed for meeting, with written reply/explanation to the show cause notice served on him/her and charge levelled against him/her therein. The concerned person himself/herself only shall present his/her case before the Committee.
- (iv) The documents that are being taken into consideration or to be relied upon for the purpose of proving charge/s against the concerned person shall be shown to him/her by the Inquiry Committee if he/she presents himself/herself before the committee. The evidence, if any, should be recorded in presence of the delinquent.
- (v) Reasonable opportunity, including oral hearing, shall be given to the concerned person in his/



- (vi) If the concerned person fails to appear before the committee on the day, time and place fixed for the meeting, he/she be given one more opportunity to appear before the committee in his/her defence. Even after offering two chances, if the concerned person fails to appear before the committee, the committee shall take decision in his/her case in his/her absence on the basis of whatever evidences/documents which are available before it and same shall be binding on the concerned implicated person.
- (vii) The committee shall submit its report to the concerned competent authority alongwith its recommendations regarding punishment to be inflicted on the concerned person or otherwise.

(V) Punishment :

The competent authority, after taking into consideration the report of the committee; shall pass such orders as it deems fit including granting the implicated person benefit of doubt, issuing warning or exonerating him/her from the charge/s and shall impose any one or more of the following punishments on the implicated person found guilty of using malpractice/s or committing lapses at the examination :—

- (i) Declaring disqualified the concerned paper-setter, examiner, moderator, referee, teacher or any other person connected with the conduct of examination, from any examination work either permanently or for a specified period.
- (ii) Imposing fine. If the concerned person fails to pay the fine within a stipulated period, the Competent Authority may impose on such a person additional punishment/penalty as it may deem fit.
- (iii) Referring his/her case to the concerned disciplinary authorities for taking such disciplinary action as deemed fit as per the rules governing his/her service conditions.
- (iv) The competent authority or the Officer authorised in this behalf, shall inform the concerned person of the decision taken in his/her case and the punishments imposed on him/her.
- (v) An appeal made within 30 days of imposition of the punishment, other than the punishment referred to in clause No. (iii) above, shall lie with the Board of Examinations if the case is pertaining to the University examination or with the Management of the College or Institution, if the case pertaining to the college/institutions examination and their decision in the appeal shall be final and binding.
- (vi) The Competent Authority shall supply a typed copy of the relevant extract of fact-finding report of the Inquiry Committee, as well as the documents relied upon (if not strictly confidential), pertaining to his/her case to the appellant/petitioner, if applied for in writing.
- (vii) The court matters in respective cases of malpractices/lapses should be dealt with by the respective competent authority.
- (viii) As far as possible the quantum of punishment should be prescribed category-wise as hereunder :—

14. Action for Malpractices and lapses on the part of the Paper-Setter, Examiner, Moderator, Referee, Teacher or any another person connected with the Conduct of University/College/Institution Examination/s.

Appendix B

S. No.	Nature of Malpractices/Lapses	Punishment
(1)	Paper-setter found responsible for leakage of the question set in the University/College/Institution examination/s whether intentionally or due to the negligence before the time of examination.	Disqualification from any examination work + disciplinary action by concerned authorities as per the rules applicable.
(2)	Leakage of question/question paper set in the University/College/Institution examination before the time of examination at the University/College/Institution, or examination centre by any person/s connected with the con-	Disciplinary action against the guilty/responsible person/s as per the prevailing rules/standard code by the concerned authorities.



- (4) Examiner/Moderator/referee intentionally/negligently not assigning the student in assessment of his/her answer-books/dissertation/project work, the marks to which the student is entitled to at the University/College/Institution examinations. Disqualification from any examination work + disciplinary action by the concerned authorities.
- (5) Paper-setter omitting question at the time of finalisation of question paper set at examination of repeating Sr. No. of question while writing. Disqualification from any examination work for a period of three years.
- (6) Paper-setter setting questions outside the scope of the syllabus. Disqualification from any examination work for a period of three years.
- (7) While assessing answerbook examiner showing negligence in detecting malpractices used by the student/s. As decided by the authorities of the University/College/Institution.
- (8) Guiding Teacher showing negligence in supervision of dissertation/project work (e.g. use of manipulated data by a student) . As decided by the authorities of the University/College/Institution.
- (9) Sr. Supervisor/Chief Conductor showing apathy in carrying out duties related to examination (e.g. not taking rounds to the examination hall at Examination Centre during examination period or opening the packet of question paper before prescribed time) As decided by the authorities of the University/College/Institution.
- (10) Jr. Supervisor helping student in copying answers while in the examination or showing negligence in reporting cases of copying answers by students when on supervision duty. Disqualification from any examination work upto a period of three years + disciplinary action by the concerned authorities as per the rule if he/she is a University/College/Institution employee.
- (11) Jr. Supervisor helping student (examinee) in mass-copying while on examination duty. Permanent disqualification from any examination work + disciplinary action by the concerned authorities as per the rule if he/she is a University/College/Institution employee.
- (12) The competent authority, in addition to the above mentioned punishment, may impose a fine on the concerned person if declared guilty.
- (13) The competent authority may report the case of the concerned implicated person to the appropriate Police Authorities as per the provision of the Maharashtra Act No. XXXI of 1982.



UNIVERSITY OF MUMBAI

Statement of candidate who is alleged to have used Unfair-Means at the University Examination

Name in Full : _____
 Address : _____
 Examination : _____
 Paper No. & Subject : _____
 Seat No. : _____

To,

The Controller of Examinations,
 University of Mumbai,
 M. J. Phule Bhavan,
 Vidyanagari,
 Santacruz (East),
 Mumbai—400 098.

Sir,

I appeared at the above examination held on _____ at the

_____ College
 (Centre) in the Morning/Evening session.

I give below my statement as follows :—

Place :

FORM OF UNDERTAKING



Full Name of the Candidate : _____

Permanent/Local Address : _____

To,

The Controller of Examinations,
University of Mumbai,
M. J. Phule Bhavan,
Vidyanagari,
Santacruz (East),
Mumbai-400 098.

Sir,

I, the undersigned, student of _____ College/Institution
appearing for _____ Examination at the
_____ College (Centre) do hereby state, on solemn affirmation as under :-

I understand that I am involved in respect of an alleged use of Unfair Means in the Examination Hall and therefore, a case against me is being reported to the University.

That inspite of the registration of a case of Unfair Means against me I request the University authorities to allow me to appear in the present paper and the papers to be set subsequently and/or at the University Examination to be held hereafter.

In case my request is granted, I do hereby agree that my appearance in the examination will be provisional and subject to the decision of the University authorities in the matter of disposal of the case of alleged use of Unfair Means referred to above.

I also hereby agree that in the event of myself being found guilty at the time of investigation the said case, my performance at the examination to which I have been permitted to apply provisionally, consequent upon my special request, is liable to be treated as null and void.

I witness whereof I set my hand to this undertaking.

Signature of the Candidate

Before me

Date : _____

Chief Coductor of the Centre,
and Rubber Stamp of the College/Institution/University.



UNIVERSITY OF MUMBAI

Report of the Jr. Supervisor/Sr. Supervisor/Chief Conductor

Block No. :

Examination :

Subject :

Date :

To,

The Controller of Examinations,
University of Mumbai,
M. J. Phule Bhavan,
Vidyanagari,
Santacruz (East),
Mumbai—400 098.

Sir,

I, the undersigned Jr. Supervisor appointed on the above-mentioned Block at the _____ examination held at _____ college (centre), am hereby making report against Candidate No. _____ Shri /Kum. _____ at the examinations, as follows :—

Yours faithfully,

(Jr. Supervisor)

Date :

Time :

Name and Address of the Junior Supervisor

On the basis of the report made by the Jr. Supervisor, I am of the opinion that there is a *prima facie* case of Unfair Means resorted to by the aforesaid Candidate No. _____ and therefore the case be forwarded to the University for investigation.

Signature of Sr. Supervisor

Name :

Date :

Forwarded to the Controller of Examinations, University of University of Mumbai, M. J. Phule Bhavan, Examination Section, Vidyanagari, Santacruz (East), Mumbai—400 098 for necessary action.

Seal of the College/Institute/University (centre)



PROFORMA 'B'

Proforma for submission of the Information regarding prosecution of Candidates appeared at the Centre

Centre No.	Examination	Name and Seat No. of the Candidate prosecuted	Date of Prosecution	Report of which the candidate was found malpractising and nature of malpractice in brief	Name of the Person who detected the malpractice	Signature of the Jr. Supervisor	Signature of the Sr. Supervisor	Signature of the Chief Conductor
1	2	3	4	5	6	7	8	9

UGC REGULATIONS ON CURBING THE MENACE OF RAGGING IN



BAHADURSHAH ZAFAR MARG, NEW DELHI - 110 002

UGC REGULATIONS ON CURBING THE MENACE OF RAGGING IN
HIGHER EDUCATIONAL INSTITUTIONS, 2009.

(Under Section 26 (1) (g) of the University Grants Commission Act, 1956)

Dated June, 2009.

PREAMBLE.

In view of the directions of the Hon'ble Supreme Court in the matter of "University of Kerala v/s. Council, Principals, Colleges and others" in SLP no. 24295 of 2006 dated 16.05.2007 and that dated 8.05.2009 in Civil Appeal number 887 of 2009, and in consideration of the determination of the Central Government and the University Grants Commission to prohibit, prevent and eliminate the scourge of ragging including any conduct by any student or students whether by words spoken or written or by an act which has the effect of teasing, treating or handling with rudeness a fresher or any other student, or indulging in rowdy or indisciplined activities by any student or students which causes or is likely to cause annoyance, hardship or psychological harm or to raise fear or apprehension thereof in any fresher or any other student or asking any student to do any act which such student will not in the ordinary course do and which has the effect of causing or generating a sense of shame, or torment or embarrassment so as to adversely affect the physique or psyche of such fresher or any other student, with or without an intent to derive a sadistic pleasure or showing off power, authority or superiority by a student over any fresher or any other student, in all higher education institutions in the country, and thereby, to provide for the healthy development, physically and psychologically, of all students, the University Grants Commission, in consultation with the Councils, brings forth this Regulation.

In exercise of the powers conferred by Clause (g) of sub-section (1) of Section 26 of the University Grants Commission Act, 1956, the University Grants Commission hereby makes the following Regulations, namely:

1. Title, commencement and applicability.-

1.1 These regulations shall be called the "UGC Regulations on Curbing the Menace of Ragging in Higher Educational Institutions, 2009".



1.2 They shall come into force from the date of their publication in the Official Gazette.

1.3 They shall apply to all the institutions coming within the definition of an University under sub-section (1) of section (2) of the University Grants Commission Act, 1956, and to all institutions deemed to be a university under Section 3 of the University Grants Commission Act, 1956, to all other higher educational institutions, or elements of such universities or institutions, including its departments, constituent units and all the premises, whether being academic, residential, playgrounds, canteen, or other such premises of such universities, deemed universities and higher educational institutions, whether located within the campus or outside, and to all means of transportation of students, whether public or private, accessed by students for the pursuit of studies in such universities, deemed universities and higher educational institutions.

2. Objectives.-

To prohibit any conduct by any student or students whether by words spoken or written or by an act which has the effect of teasing, treating or handling with rudeness a fresher or any other student, or indulging in rowdy or indisciplined activities by any student or students which causes or is likely to cause annoyance, hardship or psychological harm or to raise fear or apprehension thereof in any fresher or any other student or asking any student to do any act which such student will not in the ordinary course do and which has the effect of causing or generating a sense of shame, or torment or embarrassment so as to adversely affect the physique or psyche of such fresher or any other student, without an intent to derive a sadistic pleasure or showing off power, authority or superiority by a student over any fresher or any other student, with or without an intent to derive a sadistic pleasure or showing off power, authority or superiority by a student over any fresher or any other student; and thereby, to eliminate ragging in all its forms from universities, deemed universities and other higher educational institutions in the country by prohibiting it

3 Under these Regulations, preventing its occurrence and punishing those who indulge in ragging as provided for in these Regulations and the appropriate law in force.

3. What constitutes Ragging.-?

- a. Ragging constitutes one or more of any of the following acts: a. any conduct by any student or students whether by words spoken or written or by an act which has the effect of teasing, treating or handling with rudeness a fresher or any other student;
- b. indulging in rowdy or indisciplined activities by any student or students which causes or is likely to cause annoyance, hardship, physical or psychological harm or to raise fear or apprehension thereof in any fresher or any other student;
- c. asking any student to do any act which such student will not in the ordinary course do and which has the effect of causing or generating a sense of shame, or torment or embarrassment so as to adversely affect the physique or psyche of such fresher or any other student;



- d. any act by a senior student that prevents, disrupts or disturbs the regular academic activity of any other student or a fresher;
- e. exploiting the services of a fresher or any other student for completing the academic tasks assigned to an individual or a group of students.
- f. any act of financial extortion or forceful expenditure burden put on a fresher or any other student by students;
- g. any act of physical abuse including all variants of it: sexual abuse, homosexual assaults, stripping, forcing obscene and lewd acts, gestures, causing bodily harm or any other danger to health or person;
- h. any act or abuse by spoken words, emails, post, public insults which would also include deriving perverted pleasure, vicarious or sadistic thrill from actively or passively participating in the discomfiture to fresher or any other student :
- i. any act that affects the mental health and self-confidence of a fresher or any other student with or without an intent to derive a sadistic pleasure or showing off power, authority or superiority by a student over any fresher or any other student.

4. Definitions.-

1) In these regulations unless the context otherwise requires.- a) "Act" means, the University Grants Commission Act, 1956 (3 of 1956); b) "Academic year" means the period from the commencement of admission of students in any course of study in the institution up to the completion of academic requirements for that particular year. c) "Anti-Ragging Helpline" means the Helpline established under clause (a) of Regulation 8.1 of these Regulations. d) "Commission" means the University Grants Commission; e) "Council" means a body so constituted by an Act of Parliament or an Act of any State Legislature for setting, or co-ordinating or maintaining standards in the relevant areas of higher education, such as the All India Council for Technical Education (AICTE), the Bar Council of India (BCI), the Dental Council of India (DCI), the Distance Education Council (DEC), the Indian Council of Agricultural Research (ICAR), the Indian Nursing Council (INC), the Medical Council of India (MCI), the National Council for Teacher Education (NCTE), the Pharmacy Council of India (PCI), etc. and the State Higher Education Councils. f) "District Level Anti-Ragging Committee" means the Committee headed by the District Magistrate, constituted by the State Government, for the control and elimination of ragging in institutions within the jurisdiction of the district. g) "Head of the institution" means the Vice-Chancellor in case of a university or a deemed to be university, the Principal or the Director or such other designation as the executive head of the institution or the college is referred. h) "Fresher" means a student who has been admitted to an institution and who is undergoing his/her first year of study in such institution. i) "Institution" means a higher educational institution including, but not limited to an university, a deemed to be university, a college, an institute, an institution of national importance set up by an Act of Parliament or a constituent unit of such



institution, imparting higher education beyond 12 years of schooling leading to, but not necessarily culminating in, a degree (graduate, postgraduate and or higher level) and or to a university diploma. j) "NAAC" means the National Academic and Accreditation Council established by the Commission under section 12(ccc) of the Act; k) "State Level Monitoring Cell" means the body constituted by the State Government for the control and elimination of ragging in institutions within the jurisdiction of the State, established under a State Law or on the advice of the Central Government, as the case may be.

(2) Words and expressions used and not defined herein but defined in the Act or in the General Clauses Act, 1887, shall have the meanings respectively assigned to them in the Act or in the General Clauses Act, 1887, as the case may be.

5. Measures for prohibition of ragging at the institution level:-

a) No institution or any part of it thereof, including its elements, including, but not b) All institutions shall take action in accordance with these Regulations against those found guilty of ragging and/or abetting ragging, actively or passively, or being part of a conspiracy to promote ragging.

6 Measures for prevention of ragging at the institution level.-

6.1 An institution shall take the following steps in regard to admission or registration

of students; namely, a) Every public declaration of intent by any institution, in any electronic, audiovisual or print or any other media, for admission of students to any course of study shall expressly provide that ragging is totally prohibited in the institution, and anyone found guilty of ragging and/or abetting ragging, whether actively or passively, or being a part of a conspiracy to promote ragging, is liable to be punished in accordance with these Regulations as well as under the provisions of any penal law for the time being in force.

b) The brochure of admission/instruction booklet or the prospectus, whether in print or electronic format, shall prominently print these Regulations in full. Provided that the institution shall also draw attention to any law concerning ragging and its consequences, as may be applicable to the institution publishing such brochure of admission/instruction booklet or the prospectus. Provided further that the telephone numbers of the Anti-Ragging Helpline and all the important functionaries in the institution, including but not limited to the Head of the institution, faculty members, members of the Anti-Ragging Committees and Anti-Ragging Squads, District and Sub-Divisional authorities, Wardens of hostels, and other functionaries or authorities where relevant, shall be published in the brochure of admission/instruction booklet or the prospectus.

c) Where an institution is affiliated to a University and publishes a brochure of admission/instruction booklet or a prospectus, the affiliating university shall ensure that the affiliated institution shall comply with the provisions of clause (a) and clause (b) of Regulation 6.1 of these Regulations.



- d) The application form for admission, enrolment or registration shall contain an affidavit, mandatorily in English and in Hindi and/or in one of the regional languages known to the applicant, as provided in the English language in Annexure I to these Regulations, to be filled up and signed by the applicant to the effect that he/she has read and understood the provisions of these Regulations as well as the provisions of any other law for the time being in force, and is aware of the prohibition of ragging and the punishments prescribed, both under penal laws as well as under these Regulations and also affirm to the effect that he/she has not been expelled and/or debarred by any institution and further aver that he/she would not indulge, actively or passively, in the act or abet the act of ragging and if found guilty of ragging and/or abetting ragging, is liable to be proceeded against under these Regulations or under any penal law or any other law for the time being in force and such action would include but is not limited to debarment or expulsion of such student.
- e) The application form for admission, enrolment or registration shall contain an affidavit, mandatorily in English and in Hindi and/or in one of the regional languages known to the parents/guardians of the applicant, as provided in the English language in Annexure I to these Regulations, to be filled up and signed by the parents/guardians of the applicant to the effect that he/she has read and understood the provisions of these Regulations as well as the provisions of any other law for the time being in force, and is aware of the prohibition of ragging and the punishments prescribed, both under penal laws as well as under these Regulations and also affirm to the effect that his/her ward has not been expelled and/or debarred by any institution and further aver that his/her ward would not indulge, actively or passively, in the act or abet the act of ragging and if found guilty of ragging and/or abetting ragging, his/her ward is liable to be proceeded against under these Regulations or under any penal law or any other law for the time being in force and such action would include but is not limited to debarment or expulsion of his/her ward.
- f) The application for admission shall be accompanied by a document in the form of, or annexed to, the School Leaving Certificate/Transfer Certificate/Migration Certificate/Character Certificate reporting on the inter-personal/social behavioral pattern of the applicant, to be issued by the school or institution last attended by the applicant, so that the institution can thereafter keep watch on the applicant, if admitted, whose behaviour has been commented in such document.
- g) A student seeking admission to a hostel forming part of the institution, or seeking to reside in any temporary premises not forming part of the institution, including a private commercially managed lodge or hostel, shall have to submit additional affidavits countersigned by his/her parents/guardians in the form prescribed in Annexure I and Annexure II to these Regulations respectively along with his/her application.
- h) Before the commencement of the academic session in any institution, the Head of the Institution shall convene and address a meeting of various functionaries/agencies, such as Hostel Wardens, representatives of students, parents/guardians, faculty, district administration including the police, to discuss the measures to be taken to prevent



ragging in the institution and steps to be taken to identify those indulging in or abetting ragging and punish them.

- i) The institution shall, to make the community at large and the students in particular aware of the dehumanizing effect of ragging, and the approach of the institution towards those indulging in ragging, prominently display posters depicting the provisions of penal law applicable to incidents of ragging, and the provisions of these Regulations and also any other law for the time being in force, and the punishments thereof, shall be prominently displayed on Notice Boards of all departments, hostels and other buildings as well as at places, where students normally gather and at places, known to be vulnerable to occurrences of ragging incidents.
- j) The institution shall request the media to give adequate publicity to the law prohibiting ragging and the negative aspects of ragging and the institution's resolve to ban ragging and punish those found guilty without fear or favour.
- k) The institution shall identify, properly illuminate and keep a close watch on all locations known to be vulnerable to occurrences of ragging incidents.
- l) The institution shall tighten security in its premises, especially at vulnerable places and intense policing by Anti-Ragging Squad, referred to in these Regulations and volunteers, if any, shall be resorted to at such points at odd hours during the first few months of the academic session.
- m) The institution shall utilize the vacation period before the start of the new academic year to launch a publicity campaign against ragging through posters, leaflets and such other means, as may be desirable or required, to promote the objectives of these Regulations.
- n) The faculties/departments/units of the institution shall have induction arrangements, including those which anticipate, identify and plan to meet any special needs of any specific section of students, in place well in advance of the beginning of the academic year with an aim to promote the objectives of this Regulation.
- o) Every institution shall engage or seek the assistance of professional counsellors before the commencement of the academic session, to be available when required by the institution, for the purposes of offering counselling to freshers and to other students after the commencement of the academic year.
- p) The head of the institution shall provide information to the local police and local authorities, the details of every privately commercially managed hostels or lodges used for residential purposes by students enrolled in the institution and the head of the institution shall also ensure that the Anti-Ragging Squad shall ensure vigil in such locations to prevent the occurrence of ragging therein.



6.2 An institution shall, on admission or enrolment or registration of students, take the following steps, namely:

- a) Every fresh student admitted to the institution shall be given a printed leaflet detailing to whom he/she has to turn to for help and guidance for various purposes including addresses and telephone numbers, so as to enable the student to contact the concerned person at any time, if and when required, of the Anti-Ragging Helpline referred to in these Regulations. Wardens, Head of the institution, all members of the anti-ragging squads and committees, relevant district and police authorities.
- b) The institution, through the leaflet specified in clause (a) of Regulation 6.2 of these Regulations shall explain to the freshers, the arrangements made for their induction and orientation which promote efficient and effective means of integrating them fully as students with those already admitted to the institution in earlier years.
- c) The leaflet specified in clause (a) of Regulation 6.2 of these Regulations shall inform the freshers about their rights as bona fide students of the institution and clearly instructing them that they should desist from doing anything, with or against their will, even if ordered to by the seniors students, and that any attempt of ragging shall be promptly reported to the Anti-ragging Squad or to the Warden or to the Head of the institution, as the case may be.
- d) The leaflet specified in clause (a) of Regulation 6.2 of these Regulations shall contain a calendar of events and activities laid down by the institution to facilitate and complement familiarization of freshers with the academic environment of the institution.
- e) The institution shall, on the arrival of senior students after the first week or after the second week, as the case may be, schedule orientation programmes as follows, namely:
 - (i) joint sensitization programme and counselling of both freshers and senior students by a professional counsellor, referred to in clause (o) of Regulation 6.1 of these Regulations;
 - (ii) joint orientation programme of freshers and seniors to be addressed by the Head of the institution and the anti-ragging committee;
 - (iii) organization on a large scale of cultural, sports and other activities to provide a platform for the freshers and seniors to interact in the presence of faculty members;
 - (iv) in the hostel, the warden should address all students; and may request two junior colleagues from the college faculty to assist the warden by becoming resident tutors for a temporary duration.
 - (v) as far as possible faculty members should dine with the hostel residents in their respective hostels to instil a feeling of confidence among the freshers.
- f) The institution shall set up appropriate committees, including the course-in charge, student advisor, Wardens and some senior students as its members, to actively monitor, promote and regulate healthy interaction between the freshers, junior students and senior students.
- g) Freshers or any other student(s), whether being victims, or witnesses, in any incident of ragging, shall be encouraged to report such occurrence, and the identity of such



informants shall be protected and shall not be subject to any adverse consequence only for the reason for having reported such incidents.

- h) Each batch of freshers, on arrival at the institution, shall be divided into small groups and each such group shall be assigned to a member of the faculty, who shall interact individually with each member of the group every day for ascertaining the problems or difficulties, if any, faced by the fresher in the institution and shall extend necessary help to the fresher in overcoming the same.
- i) It shall be the responsibility of the member of the faculty assigned to the group of freshers, to coordinate with the Wardens of the hostels and to make surprise visits to the rooms in such hostels, where a member or members of the group are lodged; and such member of faculty shall maintain a diary of his/her interaction with the freshers under his/her charge.
- j) Freshers shall be lodged, as far as may be, in a separate hostel block, and where such facilities are not available, the institution shall ensure that access of seniors to accommodation allotted to freshers is strictly monitored by wardens, security guards and other staff of the institution.
- k) A round the clock vigil against ragging in the hostel premises, in order to prevent ragging in the hostels after the classes are over, shall be ensured by the institution.
- l) It shall be the responsibility of the parents/guardians of freshers to promptly bring any instance of ragging to the notice of the Head of the Institution.
- m) Every student studying in the institution and his/her parents/guardians shall provide the specific affidavits required under clauses (d), (e) and (g) of Regulation 6.1 of these Regulations at the time of admission or registration, as the case may be, during each academic year.
- n) Every institution shall obtain the affidavit from every student as referred to above in clause (m) of Regulation 6.2 and maintain a proper record of the same and to ensure its safe upkeep thereof, including maintaining the copies of the affidavit in an electronic form, to be accessed easily when required either by the Commission or any of the Councils or by the institution or by the affiliating University or by any other person or organization authorized to do so.
- o) Every student at the time of his/her registration shall inform the institution about his/her place of residence while pursuing the course of study, and in case the student has not decided his/her place of residence or intends to change the same, the details of his place of residence shall be provided immediately on deciding the same; and specifically in regard to a private commercially managed lodge or hostel where he/she has taken up residence.



p) The Commission shall maintain an appropriate data base to be created out of affidavits, affirmed by each student and his/her parents/guardians and stored electronically by the institution. Such database shall also function as a record of ragging complaints received, and the status of the action taken thereon.

q) The database shall be made available by Commission to the non-governmental agency to be nominated by the Central Government, to build confidence in the public and also to provide information of non compliance to the Councils and to such bodies as may be authorized by the Commission or by the Central Government.

r) The Head of the institution shall, at the end of each academic year, send a letter to the parents/guardians of the students who are completing their first year in the institution, informing them about these Regulations and any law for the time being in force prohibiting ragging and the punishments thereof as well as punishments prescribed under the penal laws, and appealing to them to impress upon their wards to desist from indulging in ragging on their return to the institution at the beginning of the academic session next.

6.3 Every institution shall constitute the following bodies; namely,

a) Every institution shall constitute a Committee to be known as the Anti-Ragging Committee to be nominated and headed by the Head of the institution, and consisting of representatives of civil and police administration, local media, Non Government Organizations involved in youth activities, representatives of faculty members, representatives of parents, representatives of students belonging to the freshers' category as well as senior students, non-teaching staff; and shall have a diverse mix of membership in terms of levels as well as gender.

b) It shall be the duty of the Anti-Ragging Committee to ensure compliance with the provisions of these Regulations as well as the provisions of any law for the time being in force concerning ragging; and also to monitor and oversee the performance of the Anti-Ragging Squad in prevention of ragging in the institution.

c) Every institution shall also constitute a smaller body to be known as the Anti-Ragging Squad to be nominated by the Head of the Institution with such representation as may be considered necessary for maintaining vigil, oversight and patrolling functions and shall remain mobile, alert and active at all times. Provided that the Anti-Ragging Squad shall have representation of various members of the campus community and shall have no outside representation.

d) It shall be the duty of the Anti-Ragging Squad to be called upon to make surprise raids on hostels, and other places vulnerable to incidents of, and having the potential of, ragging and shall be empowered to inspect such places.

e) It shall also be the duty of the Anti-Ragging Squad to conduct an on-the-spot enquiry into any incident of ragging referred to it by the Head of the institution or any member of



the faculty or any member of the staff or any student or any parent or guardian or any employee of a service provider or by any other person, as the case may be; and the enquiry report along with recommendations shall be submitted to the Anti-Ragging Committee for action under clause (a) of Regulation 9.1. Provided that the Anti-Ragging Squad shall conduct such enquiry observing a fair and transparent procedure and the principles of natural justice and after giving adequate opportunity to the student or students accused of ragging and other witnesses to place before it the facts, documents and views concerning the incident of ragging, and considering such other relevant information as may be required.

f) Every institution shall, at the end of each academic year, in order to promote the objectives of these Regulations, constitute a Mentoring Cell consisting of students volunteering to be Mentors for freshers, in the succeeding academic year; and there shall be as many levels or tiers of Mentors as the number of batches in the institution, at the rate of one Mentor for six freshers and one Mentor of a higher level for six Mentors of the lower level.

g) Every University shall constitute a body to be known as Monitoring Cell on Ragging, which shall coordinate with the affiliated colleges and institutions under the domain of the University to achieve the objectives of these Regulations; and the Monitoring Cell shall call for reports from the Heads of institutions in regard to the activities of the Anti-Ragging Committees, Anti - Ragging Squads, and the Mentoring Cells at the institutions, and it shall also keep itself abreast of the decisions of the District level Anti-Ragging Committee headed by the District Magistrate.

h) The Monitoring Cell shall also review the efforts made by institutions to publicize anti-ragging measures, soliciting of affidavits from parents/guardians and from students, each academic year, to abstain from ragging activities or willingness to be penalized for violations; and shall function as the prime mover for initiating action on the part of the appropriate authorities of the university for amending the Statutes or Ordinances or By-laws to facilitate the implementation of anti-ragging measures at the level of the institution.

6.4 Every institution shall take the following other measures, namely;

a) Each hostel or a place where groups of students reside, forming part of the institution, shall have a full-time Warden, to be appointed by the institution as per the eligibility criteria laid down for the post reflecting both the command and control aspects of maintaining discipline and preventing incidents of ragging within the hostel, as well as the softer skills of counseling and communicating with the youth outside the class-room situation; and who shall reside within the hostel, or at the very least, in the close vicinity thereof.

b) The Warden shall be accessible at all hours and be available on telephone and other modes of communication, and for the purpose the Warden shall be provided with a

mobile phone by the institution, the number of which shall be publicized among all students residing in the hostel.



c) The institution shall review and suitably enhance the powers of Wardens: and the security personnel posted in hostels shall be under the direct control of the Warden and their performance shall be assessed by them.

d) The professional counsellors referred to under clause (o) of Regulation 6.1 of these Regulations shall, at the time of admission, counsel freshers and or any other student(s) desiring counselling, in order to prepare them for the life ahead, particularly in regard to the life in hostels and to the extent possible, also involve parents and teachers in the counselling sessions.

e) The institution shall undertake measures for extensive publicity against ragging by means of audio-visual aids, counselling sessions, workshops, painting and design competitions among students and such other measures, as it may deem fit.

f) The faculty of the institution and its non-teaching staff, which includes, but is not limited to the administrative staff, contract employees, security guards and employees of service providers providing services within the institution, shall be sensitized towards the ills of ragging, its prevention and the consequences thereof.

g) The institution shall obtain an undertaking from every employee of the institution including all teaching and non-teaching members of staff, contract labour employed in the premises either for running canteen or as watch and ward staff or for cleaning or maintenance of the buildings/lawns and employees of service providers providing services within the institution, that he/she would report promptly any case of ragging which comes to his/her notice.

h) The institution shall make a provision in the service rules of its employees for issuing certificates of appreciation to such members of the staff who report incidents of ragging, which will form part of their service record.

i) The institution shall give necessary instructions to the employees of the canteens and messing, whether that of the institution or that of a service provider providing this service, or their employers, as the case may be, to keep a strict vigil in the area of their work and to report the incidents of ragging to the Head of the institution or members of the Anti-Ragging Squad or members of the Anti-Ragging Committee or the Wardens, as may be required.

j) All Universities awarding a degree in education at any level, shall be required to ensure that institutions imparting instruction in such courses or conducting training programme for teachers include inputs relating to anti-ragging and the appreciation of the relevant human rights, as well as inputs on topics regarding sensitization against corporal punishments and checking of bullying amongst students, so that every teacher is equipped to handle at least the rudiments of the counselling approach.



k) Discreet random surveys shall be conducted amongst the freshers every fortnight during the first three months of the academic year to verify and crosscheck whether the institution is indeed free of ragging or not and for the purpose the institution may design its own methodology of conducting such surveys.

l) The institution shall cause to have an entry, apart from those relating to general conduct and behaviour, made in the Migration/Transfer Certificate issued to the student while leaving the institution, as to whether the student has been punished for committing or abetting an act of ragging, as also whether the student has displayed persistent violent or aggressive behaviour or any inclination to harm others, during his course of study in the institution.

m) Notwithstanding anything contained in these Regulations with regard to obligations and responsibilities pertaining to the authorities or members or bodies prescribed above, it shall be the general collective responsibility of all levels and sections of authorities or functionaries including members of the faculty and employees of the institution, whether regular or temporary, and employees of service providers providing service within the institution, to prevent or to act promptly against the occurrence of ragging or any incident of ragging which comes to their notice.

n) The Heads of institutions affiliated to a University or a constituent of the University, as the case may be, shall, during the first three months of an academic year, submit a weekly report on the status of compliance with Anti-Ragging measures under these Regulations, and a monthly report on such status thereafter, to the Vice-Chancellor of the University to which the institution is affiliated to or recognized by.

o) The Vice Chancellor of each University shall submit fortnightly reports of the University, including those of the Monitoring Cell on Ragging in case of an affiliating university, to the State Level Monitoring Cell.

7. Action to be taken by the Head of the institution.-

On receipt of the recommendation of the Anti Ragging Squad or on receipt of any information concerning any reported incident of ragging, the Head of institution shall immediately determine if a case under the penal laws is made out and if so, either on his own or through a member of the Anti-Ragging Committee authorized by him in this behalf, proceed to file a First Information Report (FIR), within twenty four hours of receipt of such information or recommendation, with the police and local authorities, under the appropriate penal provisions relating to one or more of the following, namely:

i. Abetment to ragging;

ii. Criminal conspiracy to rag;

iii. Unlawful assembly and rioting while ragging;


IQAC - Coordinator
Shri- M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachhal.


PRINCIPAL
SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHHAL
A/P Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri

सभेची नोटीस



दि. ०५ ०३ २०१८

अंती इंग्लिश विभागाच्या सर्व स्वरूपांना कळविण्यात येते की, आपल्या विभागाची दुसऱ्या सत्रातील मिटींग मंगळवार दि. १३/०३/२०१८ रोजी सकाळी ११.४० वाजता मा. प्राचार्यांच्या कक्षामध्ये आयोजित केली आहे. तरी सर्व स्वरूपांनी या मिटींगला उपस्थित रहावे.

सभेपुढील विषय:

- १) मागील सभेचे शिक्कित वाचून कायम करणे.
- २) वर्षभर घेतलेल्या उपक्रमासंबंधी चर्चा करणे.
- ३) सूचना पेशित आलेल्या सूचनासंबंधी निर्णय घेणे.
- ४) मा. अधिकांच्या परवानगीने आयत्यावेळी आलेल्या विषयांवर चर्चा करणे.

विद्युत्
(विभागप्रमुख)

सदस्य

डॉ. एस्. एस्. वाळमारे - [Signature]
सौ. एस्. व्ही. कोळते - [Signature]

[Signature]
प्रचार्य,

श्री. मनोहर हरि खापने कॉलेज अ‍ॅन्ड
आर्ट्स अ‍ॅन्ड कॉमर्स, पाचल,
ये. रायपटण, ता. राजापूर, जि. रातनागरी - ४२६ १०१४

[Signature]
IQAC - Coordinator
Shri- M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal.

[Signature]
PRINCIPAL
SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri

सभेचे इतिवृत्त



दि. १९/०३/२०१८

अंटी रंगिण विभागाची मीटिंग मंगळवार दि. १३/०३/२०१८ रोजी मा. प्राचार्यांच्या कक्षात संपन्न झाली. या मीटिंगमध्ये पुढील निर्णय घेण्यात आले.

१) मासिक सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले.

२) वर्षभर घेतलेल्या उपक्रमासंबंधी समाधान व्यक्त करण्यात आले.

३) सूचना पेटित कोणत्याही सूचना वा तक्रारी न आल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

४) मा. अध्याक्षांनी केलेल्या सूचनेप्रमाणे अडोकेट दिले यांचे व्याख्यान घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

विभाग

(विभागप्रमुख)

Pr. Khapane

प्राचार्य,

श्री. मनोहर हरि खापणे कॉलेज अ‍ॅन्ड

कॉलेज ऑफ आर्ट्स, पाचल,

राजपूर, ताल. राजपूर, जिल्हा. राजपूर, ४२१ १०१

सदस्य

डॉ. एन. एन. वाळमारे - Sapre

सौ. एस. व्ही. कोकते - Kokate

IQAC - Coordinator

Shri- M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal.

Principal
PRINCIPAL

SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Raypatan, Tal. Rajapur, Dist- Ra.

सभेची लोरीश



दि. ०६/०८/२०१८

अंश रंगिंग विभागाची मीटिंग शुक्रवार दि. १०/०८/२०१८ रोजी सकाळी ११.४० वाजता मा. प्राचार्यांच्या कक्षामध्ये आयोजित केली आहे. तरी सर्व सदस्यांनी या मीटिंगला उपस्थित रहावे.

सभेपुढील विषय

- १) मागील सभेचे इतिवृत वाचून कायम करणे.
- २) रंगिंग संदर्भातील कायदेशीर बाबींची माहिती विद्यार्थ्यांना देणे.
- ३) रंगिंग संदर्भातील प्रबोधनपर उपक्रम होण्यासंबंधी चर्चा करणे.
- ४) मा. अध्याक्षांच्या पश्वानगीने आयत्त्यावेची आलेल्या विषयांवर चर्चा करणे.

(विद्यार्थी
(विभागप्रमुख)

for Principal
प्राचार्या,

श्री. मनोहर हरि खपाने कावटे असेस
राजपुर, ताल. राजपुर, जिल्हा. रातना

सदस्य

डॉ. एस. एस. वाळभारे - S.S.S.
सौ. एस. व्ही. कोकते - S.S.S.

S.S.S.
IQAC - Coordinator
Shri- M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal.

S.S.S.
PRINCIPAL
SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnag.

सभेचे इतिवृत्त



दि. ११/०८/२०१८

अंती रॅगिंग विभागाची मिटींग शुक्रवार दि. १०/०८/२०१८ रोजी मा. प्राचार्यांच्या कक्षामध्ये संपन्न झाली. या मिटींगमध्ये पुढील निर्णय घेण्यात आले.

- १) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले.
- २) रॅगिंग संदर्भातील कायदेशीर बाबींची माहिती विद्यार्थ्यांना देण्याचे निश्चित करण्यात आले.
- ३) रॅगिंग संदर्भात प्रबोधनपर उपक्रम घेण्याचे निश्चित करण्यात आले.
- ४) सूचना पेटित आपल्या सूचना वा तक्रारी निर्भवपणे विद्यार्थ्यांनी राकात्यात यासंबंधी सूचना करण्याचे निश्चित करण्यात आले.

विजयकुमार

(विभागाप्रमुख)

Pamleshm
प्र. प्राचार्य,

श्री. मनोहर हरि खापणे कॉलेज ऑफ
आर्ट्स अँड कॉमर्स, पाचल,
ती रायपटान वा राजपूर दि. रत्नागिरी - ४११ ५०५

सदस्य

डॉ. एस. एस. वाढमारे - Suresh

सौ. एस. व्ही. कोकते - Vijay

IQAC - Coordinator
Shri- M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal.

Pamleshm
PRINCIPAL
SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnag.



दि. १०/०३/२०१९

अंती मॅगिंग विभागाच्या सर्व सदस्यांना कळविण्यात येते की आपल्या विभागाची द्वितीय सत्रातील मॅगिंग मंगळवार दि. १०/०३/२०१९ रोजी मा. प्राचार्यांच्या कक्षामध्ये सकाळी ११.४० वाजता आयोजित केली जाई. तरी सर्व सदस्यांनी उपस्थित राहणे.

सभेपुढील विषय

- १) मागील सभेचे शिक्कित वाचून कायम करणे.
- २) वर्षभर घेतलेल्या उपक्रमासंबंधी चर्चा करणे.
- ३) शून्यतापेरीत आलेल्या तक्रारीसंबंधी चर्चा करणे.
- ४) मा. अध्यक्षीय पत्रवाचनेबाबत आयत्यावेळी आलेल्या विषयांवर चर्चा करणे.

सहस्रिका
(विभागाप्रमुख)

for Principal
प्राचार्य,
श्री. मनोहर हरि खपणे कॉलेज ऑफ
आर्ट्स & कॉमर्स, पाचल,
ताल. राजापूर, जिल्हा. राजापूर

सदस्य

डॉ. एस. एस. वाघमारे - S.S. Vaghmare
श्री. एस. व्ही. कोळते - S.H. Kolate

Signature
IQAC - Coordinator
Shri- M. H. K. College of
Arts & Commerce, Pachal.

Signature
PRINCIPAL
SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
Tal. Rajapur Dist. Rajapur

सभेचे इतिवृत्त



दि. १६/०३/२०१९

अंती रंगिंग विभागाची मिटींग मंगळवार दि. १६/०३/२०१९ रोजी मा. प्राचार्यांच्या कक्षात संपन्न झाली. या. मिटींगमध्ये मा. प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली पुढील निर्णय घेण्यात आले:

- १) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले.
- २) वर्षभरात घेतलेल्या व्याख्यान, प्रबोधनपर उपक्रमांचे दर्शन इत्यादीबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
- ३) सूचनापेरीत कोणतीही तक्रार नसल्याने विभागाच्या कार्यक्षमतेबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
- ४) विभागाच्या उपक्रमातील नाविन्याबाबत मा. अध्यक्षानी विभागप्रमुखांचे अभिनेदन केले.

~~विद्यार्थी~~
(विभागप्रमुख)

For Khadeshwar
पाचार्य,

श्री. मनोहर हरी खापाने कॉलेज ऑफ
आर्ट्स, कॉमर्स, पाचल,
प. रायपटण, ताल. राजपुर, जिल्हा. रातनागरी

सदस्य

डॉ. एल. एल. वाढमारे -
सौ. एल. व्ही. कोळते -

IQAC - Coordinator
Shri- M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal.

PRINCIPAL
SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM PACHAL
P. Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri



दि. १०/०८/२०१९

जॉली रॅगिंग विभागाच्या सर्व सदस्यांना कळविण्यात येते की आपल्या विभागाची मिटिंग बुधवार दि. १०/०८/२०१९ रोजी सकाळी ११.४० वाजता मा. प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली मा. प्राचार्यांच्या कक्षामध्ये आयोजित केली आहे. तरी सर्व सदस्यांनी या मिटिंगला उपस्थित राहणे

संयुक्त विषय

- १) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
- २) रॅगिंगसंलधीच्या कायदेसिद्ध बाबींची माहिती विद्यार्थ्यांना देणे.
- ३) रॅगिंग संलधीच्या प्रबोधनपर उपक्रमांच्या आयोजनाबाबत चर्चा करणे.
- ४) मा. अध्यक्षींच्या परवानगीने आयत्यावेळी आलेल्या विषयांवर चर्चा करणे.

विवरण

(विभाग प्रमुख)

for Principal

प्राचार्य,
श्री. मनोहर हरि खापणे कॉलेज अ‍ॅन्ड
आर्ट्स कॉमर्स कॉलेज, पाचल,
राजपूर जिल्हा, राजपूर दि. १०/०८/२०१९

सदस्य

- डॉ. एस. एस. वाघमारे - Chairman
- सौ. एस. व्ही. कोळते - Secretary
- व्ही. एम. विगायत (विद्यार्थी) V.M. Lingayat
- पं. टी. मासये (विद्यार्थी) Member

IQAC - Coordinator
Shri- M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal.

Principal

PRINCIPAL
SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
ARTS & COMMERCE, Pachal - Rajapur, Dist. Rajapur

सभेचे इतिवृत्त



दि. १५/०८/२०१९

ॲली रॅगिंग विभागाची मिटींग बुधवार दि. १४/०८/२०१९ रोजी मा. प्राचार्यांना कक्षामध्ये संपन्न झाली. या मिटींगमध्ये पुढील निर्णय घेण्यात आले.

- १) मागिल सभेचे इतिवृत्त तान्चून कायम करण्यात आले.
- २) रॅगिंगसंदर्भातील कायदेशीर बाबींची माहिती नित्याच्यांना देण्याचे निश्चित करण्यात आले.
- ३) रॅगिंगसंदर्भात प्रबोधन उपक्रम चित्रपट, चित्रफित दाखविण्याचे ठरविण्यात आले.
- ४) रॅगिंगविषयी प्रबोधनात्मक चित्र रेखाटन करण्याचे निश्चित करण्यात आले.

विद्यार्थी

(विभागप्रमुख)

अक्षय

डॉ. एस. एस. वाघमारे - अक्षय

श्री. एस. व्ही. कोळते - अक्षय

व्ही. एम. लिंगायत (विद्यार्थी) V.M. Lingayat

एन. टी. माखये (विद्यार्थी) अक्षय

Bamlushm

पाचार्य,

श्री. मनोहर हरि खापने कॉलेज अफ
आर्ट्स अँड कॉमर्स, पाचल,

पु. राजपूर, ता. राजपूर, जि. उज्जैन - ४५१ १०३५

अक्षय

IQAC - Coordinator
Shri-M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal.

Bamlushm

PRINCIPAL

SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COMMERCE
PACHAL, RAJAPUR, UJAIN

सभेची नोटीस



दि. १०/०३/२०२०

अंटी रेंजिंग विभागाच्या सर्व सदस्यांना कळविण्यात येते की आपल्या विभागाची द्वितीय सत्रातील मिटिंग शुक्रवार दि. १३/०३/२०२० रोजी मा. प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली मा. प्राचार्यांच्या कक्षामध्ये सकाळी ११.४० वाजता आयोजित केली आहे. तरी सर्व सदस्यांनी उपस्थित रहावे.

सभेपुढील विषय

- १) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
- २) वर्षभर होतलेल्या उपक्रमासंबंधी चर्चा करणे
- ३) सूचनापेढीत आलेल्या तक्रारीसंबंधी चर्चा करणे.
- ४) मा. अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी आलेल्या विविधावर चर्चा करणे

विवरण

(विभागप्रमुख)

for Pambh

प्राचार्य,
श्री. मनोहर हरी खापने कॉलेज ऑफ
आर्ट्स अँड कॉमर्स, पाचल,
A/P Raypatan, Tal- Rojapur, Dist- Ratnagiri

सदस्य

- डॉ. एस. एस. वाबमारे -
- सौ. एस. व्ही. कोळते -
- व्ही. एम. लिंगायत (विद्यार्थी) V.M. Lingayat
- एन. टी. माशये (विद्यार्थी)

Pambh

PRINCIPAL
SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Raypatan, Tal- Rojapur, Dist- Ratnagiri

IQAC - Coordinator
Shri M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal.

सभेचे इतिवृत्त



दि. १४/०३/२०२०

अंती रॅगिंग विभागाची मिटींग शुक्रवार दि. १३/०३/२०२० रोजी मा. प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली मा. प्राचार्यांच्या कक्षात संपन्न झाली. या बैठकीत पुढील निर्णय होत्यात आले.

- १) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले.
- २) वर्षभरात होतलेल्या प्रबोधनपर उपक्रमासंबंधी सर्वांनी समाधान व्यक्त केले.
- ३) सूचनापेटीत रॅगिंगसंबंधी कोणतीही सूचना न आल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
- ४) विद्यार्थ्यांनी रॅगिंगसंबंधी देवकारलेल्या चित्रांमिती समाधान व्यक्त करण्यात आले.

विद्यार्थी
(विभाग प्रमुख)

Pr. Pachal
प्राचार्य,

श्री. मनोहर हरि खापणे कॉलेज अँड
आर्ट्स अँड कॉमर्स, पाचल

पै गणपतना, मा. राजापूर जिल्हा, जिल्हा - ४१६ १०५

सदस्य

डॉ. एस. एस. वाबमारे - SSW

श्री. एस. व्ही. कोळते - WV

व्ही. एम. लिंगाणा - (विद्यार्थी) V.M. Lingayat

एन. टी. मासवे - (विद्यार्थी) NTM

Pr. Pachal
PRINCIPAL

SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL

Pachal, Tal- Rajapur, Dist- Raichur

Pr. Pachal
PRAC - Coordinator

Shri. M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal.

सभेची नोटीस



दि. ०८/०८/२०२०

अंती रॅगिंग विभागाच्या सर्व सदस्यांना कळविण्यात येते की आपल्या विभागाची मिटिंग शुक्रवार दि. ०८/०८/२०२० रोजी सकाळी ११.४० वाजता मा. प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कक्षात आयोजित केली आहे तरी सर्व सदस्यांनी या मिटिंगला उपस्थित रहावे.

सभेपुढील विषय

१) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.

२) रॅगिंग संबंधी कायदेशीर बाबींची माहिती विद्यार्थ्यांना देणे

३) कोरोना कालखंड असल्याने ऑनलाईन कार्यक्रम आयोजना-
बाबत चर्चा करणे

४) मा. अध्यक्षीय परवानगीने अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांवर
चर्चा करणे.

Dr. Kamlesh
प्राचार्य,

श्री. मंगार हरी खपने कॉलेज अर्ज
कला व वाणिज्य शाखा, पाचल.

विभागप्रमुख

वि. इं. पाथल - विद्यार्थ्यां

सदस्य

डॉ. एस. एस. काबमारे - Dr. Kabmare

मौ. एस. व्ही. कोलते - Mou. Kolate

व्ही. एम. लिंगावत (विद्यार्थी) V.M. Lingavat

एन. टी. मासये (विद्यार्थी) - N.T. Masaye

Dr. H. Khapane
IQAC - Coordinator

Shri M. H. Khapane College of
& Commerce, Pachal.

Dr. Kamlesh
PRINCIPAL
SHRI MANGHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri


सभेचे इतिवृत्त




दि. ०६/०८/२०२३




अंति रॅगिंग विभागाची मिरिंग सोमवार दि. ०६/०८/२०२३ रोजी मा. प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या मिरिंगमध्ये पुढील निश्चि होण्यात आले.

- १) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले.
- २) रॅगिंग संदर्भातील कायदेशीर बाबींची माहिती विद्यार्थ्यांना देण्याचे निश्चित करण्यात आले.
- ३) कोरोना कालखंड असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन माहिती देण्याचे हरविण्यात आले.
- ४) कोरोना कालखंड असल्याने विद्यार्थ्यांच्या सूचना ऑनलाईन ह्या असे अध्यक्षींनी सूचित केले. त्यानुसार विद्यार्थ्यांचा सूचना ऑनलाईन देण्याचे निश्चित करण्यात आले.



विभागप्रमुख


प्राचार्य
श्री. मनोहर हरि खापणे कॉलेज ऑफ
आर्ट्स & कॉमर्स, पाचल,
पु. रायपटण, ताल. राजपुर, जि. रायगड. ४२५ ५०४

सदस्य

- डॉ. एस. एस. वाघमारे 
सौ. एस. व्ही. कोलते - 
व्ही. एम. लिंगायत (विद्यार्थी) V.M. Lingayat
एन. टी. मासये (विद्यार्थी) 


IQAC - Coordinator
Shri. M. H. Khapane College of
& Commerce, Pachal.


PRINCIPAL
SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratna.

दि. १०/०३/२०२१

अॅटी रॅगिंग विभागाची द्वितीय सत्रातील बैठक सोमवार
दि. ११/०३/२०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता मा. प्राचार्यांच्या कक्षामध्ये
आयोजित केली आहे. तरी अॅटी रॅगिंग विभागाच्या सर्व सदस्यांनी या
बैठकिस उपस्थित राहणे.

सभेपुढील विषय

- १) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
- २) वर्षभर होतलेल्या उपक्रमांसंबंधी चर्चा करणे.
- ३) शिक्षार्थी ऑनलाईन पाठविलेल्या तक्रारींसंबंधी चर्चा करणे.
- ४) मा. अक्षयांच्या परवानगीने आयत्यावेळी आलेल्या विषयावर चर्चा करणे.

विठ्ठल ठ
(विभागाप्रमुख)

P. Manohar
प्राचार्य,
श्री. मनोहर हरि खापणे कॉलेज ऑफ
आर्ट्स & कॉमर्स, पाचल,
पै रायपटण तालुका राजपुर जिल्हा रत्नागिरी

सदस्य

- डॉ. एस. एस. वाळमारे same
सौ. एस. व्ही. कोलते - reality
व्ही. एम. लिंगायत (विद्यार्थी) V.M. Lingayat
एल. टी. मासये (विद्यार्थी) masay

Manohar
IQAC - Coordinator
Shri-M. H. Khapane College of
& Commerce, Pachal.

Manohar
PRINCIPAL
SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri

सभेचे इतिवृत्त



दि. १५/०३/२०२१

अंही रॅगिंग विभागाची मीटिंग सोमवार दि. १५/०३/२०२१ रोजी मा. प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कक्षात संपन्न झाली. या मीटिंग-मध्ये पुढील निर्णय होव्यात आले:

- १) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले.
- २) वर्षभरात घेतलेल्या ऑनलाईन उपक्रमासंबंधी समाधान व्यक्त करण्यात आले.
- ३) विशाखाती ऑनलाईन कोठातील तक्रार चाठविली नाही तसेच ऑफलाईनही तक्रार नसल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
- ४) मा. अख्यक्षांनी आपल्याकडे रॅगिंग संदर्भात केस होत नाहीत याबद्दल समाधान व्यक्त करून अंही रॅगिंग विभागाचे आभारं दर्शन केले.

संयोजक
(विभागप्रमुख)

Pramleshram
प्राचार्य,

श्री. मनोहर हरी खपणे कॉलेज अर्ब
आय. ए. ए. कॉम्पार्ट, पाचल,
प. पाचल, त. राजपुर, ज. रात्रगिरी, ४५१ १२४

सदस्य

डॉ. एच. एच. दाहामारे - Signature

सौ. एल. व्ही. कोलते - Signature

व्ही. एम. लिंगायत (विद्यार्थी) V.M. Lingayat

एन. टी. मासये (विद्यार्थी) Signature

Signature
IQAC - Coordinator

Shri- M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal.

Signature
PRINCIPAL

SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Pachal, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri



अंदा रेजिंश विभागाच्या वार्ड राय र्खाना कळविधान डोगे
की अंदा रेजिंश विभागाची मिडिंश लुधवार दि. २२/१०/२०२१
डोगे शकाकी ११.४० वागता मा. ग्रानाजिद्या अधिपतीरोवतारि
त्याच्या कक्षान आयोजिग केली आहे. तरी स्वर्दी र्खदरखानांनि या
मिडिंशला उपरिखिग व्हावे.

शोधेपुदील विषय

- १) मागील र्खोने र्खतिवृत्त वानुन कागड करणे
- २) रेजिंशखंडंधि कागदरेखारि वानुन मिडिंश विद्याथर्यांना देणे.
- ३) आनलाईन व ऑफलाईन कार्ष्ण खिद्याखंडंधिनि निचोडन करणे.
- ४) मा. अधिपतीच्या परवानगीने आयत्यावेळी आलेल्या विषयावर
न्हायि करणे.

विद्याथर

Principals

(विद्याथरप्रवृत्त

पाचार,

श्री. मनोहर हरि खाने कालज अण्ड
आर्टस अँड कॉमर्स, पाचल,
श्री. मणुपणुनी शी अनंतपुर हरि खानेनीश - ४०६ ५०५

रखदरख

डॉ. एल. एस. दादाभारे

Dr. A.S. Dada

स्वी. एस. व्ही. कोळने

S.S. Kohane

के. एस. भोरे (विद्यार्थी) कसं मोरे

एल. एस. मंगम (विद्यार्थीनी) शोधार्थी.

Dr. M. H. Khapane

IQAC - Coordinator

Shri. M. H. Khapane College of
& Commerce, Pachal.

Dr. M. H. Khapane

PRINCIPAL

SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri.

सभेचे इतिवृत्त



दि. 23/10/2029


अंती हॅगिंग विभागाची गिरीग बुधवार दि. 22/10/2029 रोजी सकाळी 99.00 ताजता मा. प्राचावच्या अक्षयक्षेत्रवाली संपन्न झाली. या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले:


१) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले.

२) हॅगिंगसंबंधी कायदेशीर बाबींची माहिती विद्यार्थ्यांना ऑनलाईन व्याख्यानांच्या माध्यमातून देण्याने निश्चित करण्यात आले.

३) विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रबोधनपर उपक्रम दाखविण्याचे निश्चित करण्यात आले.

वरिल सर्व निर्णय सविक्रमते लेण्याचे निश्चित करण्यात आले. आभार प्रा. डॉ. व्ही. एस. पाशील यांनी मानले. अक्षयक्षेत्राच्या परवानगीने ही बैठक संपली.


(विभागप्रमुख)


पाचार्य,
श्री. मनोहर हरि खापणे कॉलेज ऑफ
आर्ट्स अँड कॉमर्स, पाचल,
श्री. मंगळपाटण ना. राजपुर, डि. रत्नागिरी - ४१६ १०१५

सदस्य

डॉ. एस. एस. वाढमारे

सौ. एस. व्ही. कोल्ते

के. एस. मोरे (विद्यार्थी)


एस. एस. जंगम (विद्यार्थी)






क. स. मोरे

श्रीवल्ली


IQAC - Coordinator
Shri. M. H. Khapane College of
& Commerce, Pachal.


PRINCIPAL
SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri

सभेची नोंद



दि. १२/०२/२०२२

अंटी रॅगिंग विभागाची द्वितीय सत्रांतर्गत मिटींग बुधवार दि. १२/०२/२०२२ रोजी सकाळी ११.४० वाजता मा. प्राचार्यांच्या कक्षामध्ये आयोजित केली आहे. तरी अंटी रॅगिंग विभागाने सर्व सदस्यांनी या मिटींगला उपस्थित राहणे.

सभेपुढील विषय

- १) मागील सभेचे इतिहास वाचून कायम करणे.
- २) वर्षभर घेतलेल्या उपक्रमासंबंधी चर्चा करणे.
- ३) विद्यार्थ्यांच्या तक्रारपेटीतील तक्रारी व सूचनांवर चर्चा करणे.
- ४) मा. अध्यक्षांच्या परवानगीने आथल्यावेळी आलेल्या विद्यार्थ्यांवर चर्चा करणे.

विद्यार्थी
(विभागप्रमुख)

Pamleshum
प्राचार्य,

श्री. मनोहर हरी खापणे कॉलेज ऑफ
आर्ट्स अँड कॉमर्स, पाचल.

पे. रायपेट - ४१६ १००४

सदस्य

डॉ. एन. एस. वाहमारे
डॉ. एस. व्ही. कोळते
के. ए. मोरे (विद्यार्थी)
एस. एस. जंगम (विद्यार्थी)

Dr. N. S. Wahmare
Dr. S. V. Kolate
के. ए. मोरे
S. S. Jangam

Dr. N. S. Wahmare
IQAC - Coordinator

Shri. M. H. Khapane College of
& Commerce, Pachal.

Pamleshum
PRINCIPAL

SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Raypetan, Tal. Belapur, Dist. Ratnagiri

सभेचे इतिवृत्त



दि. १७/०२/२०२२

अंशी रॅगिंग विभागाची द्वितीय सत्रातील बॅठक बुधवार दि. १६/०२/२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता मा. प्राणाशर्मा कक्षामध्ये संपन्न झाली. या मिटिंगमध्ये पुढील निर्णय लक्षात घेण्यात आले-

- १) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले.
- २) वर्षभर रॅगिंगसंबंधी विद्यार्थ्यांना पाठविलेले ऑनलाईन व्हिडीओ, सातून प्रकट होणाऱ्या आशयासंबंधी लक्षात घ्याव्यात असे नमूद करण्यात आले.
- ३) विद्यार्थ्यांच्या तक्रारपेठीत कोठतीही तक्रार नसल्याने व ऑनलाईन कोठतीही तक्रार न आल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
- ४) मा. अक्षय्यांनी केलेल्या सूचनेनुसार पुढीलवरील अंशी रॅगिंगसंबंधी ऑफलाईन व्याख्यान घेण्याचे निश्चित करण्यात आले.

शेवटी आभार प्रा. डॉ. एस्. एल. वाद्यमारे यांनी मानले. मा. अक्षय्यांच्या परवातगीने ही बॅठक संपली.

विद्यार्थी
(-विभागप्रमुख)

Pamleshum

जा. एस्. एस्. वाद्यमारे
सो. एस्. व्ही. कोळते
के. एस्. मोरे (विद्यार्थी)
एस्. एस्. गंगम (विद्यार्थी)

पाचाय,
श्री. मनोहर हरी खापणे कॉलेज ऑफ
आर्ट्स अँड कॉमर्स, पाचल,
पो. रायपटण, ताल. राजपूर, जि. रत्नगिरी - ४१६ १०५

जा. एस्. एस्. वाद्यमारे
के. संमारे
सो. एस्. व्ही. कोळते
के. संमारे

Co-ordinator
KCAC - Co-ordinator
Shri- M. H. Khapane College of
& Commerce, Pachal.

Principal
PRINCIPAL
SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnag.



दि. २२/०८/२०२२

अंती रॅगिंग विभागाच्या सर्व सदस्यांना कळविण्यात येते की अंती रॅगिंग विभागाची मिटिंग शुक्रवार दि. २५/०८/२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता मा. प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कक्षात आयोजित केली आहे. तरी सर्व सदस्यांनी या सभेला उपस्थित राहावे.

सभेपुढील विषय

- १) मागील सभेचे इतिवृत वाचून कायम करणे.
- २) रॅगिंगसंबंधी कायदेशरि बाबींची माहिती विद्यार्थ्यांना देणे.
- ३) रॅगिंगसंबंधीचे कार्यक्रम बघ्याचे नियोजन करणे.
- ४) मा. अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी आलेल्या विद्यार्थ्यांच्या करणे.

निष्कर्ष
(सभेचा प्रमुख)

Principals

प्राचार्य,

श्री. मनोहर हरी खपाने कॉलेज ऑफ

आर्ट्स & कॉमर्स, पाचल

प्लॉट नं. १०८, रायपटण, ताल. राजपुर, जिल्हा. रायगरी

सदस्य

प्रा. एस. डी. कांबळे

सौ. एस. व्ही. कोलते

कु. ए. व्ही. धुळप

आर. पी. बनले

Kambh

- Kolte

- Dhule

- R.P. Babse

M.H. Khapane

IQAC - Coordinator

Shri- M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal,

Principals

PRINCIPAL

SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Raypatan, Tal- Rajapur, Dist- Raaygiri

सभेचे इतिवृत्त



दि. २५/०८/२०२२

श्री रंगिंग विभागाची प्रथम सत्रातील बैठक गुलवार दि. २५/०८/२०२२ रोजी सकाळी ११.४० वाजता मा. प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कक्षात संपन्न झाली. या बैठकीत पुढील निर्णय स्वतंत्रपणे घेण्यात आले.

- १) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले.
- २) रंगिंगासंबंधी कायदेशीर माहिती देण्यासाठी प्रा. एस. डी. कांबळे यांचे व्याख्यान आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले.
- ३) रंगिंगासंदर्भात माहितीपत्र व चित्रपट विशाखांना दाखविले, पथनाश्यातून प्रबोधन करणे असे उपक्रम घेण्याचे निश्चित करण्यात आले.
- ४) मा. अध्यक्षंच्या परवानगीने मुलांकडून प्रबोधनपर अंती-रंगिंग पोस्टर बनवून महाविद्यालय परिसरात लावण्याचे निश्चित करण्यात आले.
- ५) तक्रार पेशीत विशाखांनी आपल्या समस्या, अडचणी लोडवून त्या शकाच्यात. यासंबंधी विशाखांना सूचित करावे असे मा. अध्यक्षांनी सूचविले.

शेवटी आभार प्रा. एस. डी. कांबळे यांनी मानले व मा. अध्यक्षांच्या परवानगीने ही बैठक संपली असे जाहीर केले.

विद्यार्थी
(संभागाप्रमुख)

Principals

सादर-ग
प्रा. एस. डी. कांबळे - SKambh
श्री. एस. व्ही. कोळते - Volate
कु. ए. पी. धुळप - ALP
शार. पी. रानसे - R.P.Rabsie

प्राचार्या,
श्री. मनोहर हरी खपाने कॉलेज ऑफ
आर्ट्स अँड कॉमर्स, पाचल,
रा. राजपटण, ताल. राजपुर, जिल्हा - रातनागर

IQAC - Coordinator
Shri. M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal.

PRINCIPAL
SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Raypatan, Tal. Rajapur, Dist. Ratnagiri

सभेची लोटीस



दि. 05/02/2022

अंटी रेंजिंग विभागाची द्वितीय स्वत्रातील मिरिंग गुठतार दि. 05/02/2022 रोजी सकाळी 9.30 वाजता मा. प्राचागच्या कक्षागळे आयोजित केली आहे. तरी अंटी रेंजिंग विभागाच्या सर्व सदस्यांनी गा मिरिंगला उत्तम ब्रहोवे.

सभेपुढील विषय

- 1) गागील वझेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
- 2) वर्षभर होतलेल्या उपक्रमासंबंधी चर्चा करणे.
- 3) निव्याण्यांच्या तक्रारपेरीत आलेल्या सूचनांवर विचार करणे.
- 4) मा. अहमसांच्या पश्वानगीने आगत्यावेकी आलेल्या विषयांवर चर्चा करणे.

विद्यार्थी
(विभागाप्रमुख)

Principals
प्राचार्य

श्री. मनोहर हरी खापणे कॉलेज ऑफ
आर्ट्स अँड कॉमर्स, पाचल
बु.पी. राजपुर, ता. राजपुर, ज. रत्नागरी. - 415 002

सदस्य

- 1) प्रा. जी. पी. ब्राहोडे (Signature)
- 2) सौ. ए. व्ही. कोळते (Signature)
- 3) कृ. ए. पी. धुळप (Signature)
- 4) चार. पी. रत्नले R. P. Ra.bse

(Signature)
IQAC - Coordinator
Shri. M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal.

(Signature)
PRINCIPAL

SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratna

सभेचे इतिवृत्त



दि. ०६/१२/२०२२

ऑरी रेगिंग विभागाची मिशिंग गुरुवार दि. ०६/१२/२०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता मा. प्राचार्यांच्या कक्षामध्ये संपन्न झाली या बैठकीत पुढील निर्णय स्विकृत झाले.

- १) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कागज करवात झाले.
- २) प्रा. एच. डी. कोल्ते यांच्या व्हायमानाने विद्यार्थ्यांना चांगली भावित्ता मिळावी. त्याप्रमाणे प्रबोधनपर व्हायमान पुढील वर्षी आयोजित करावे असे ठरविण्यात आले.
- ३) वर्षभरात ऑरी रेगिंग संघची चित्रपट, वीडिओ करवत दे. त्याप्रमाणे आवण ई साधनांद्वारे प्रबोधन करवावे असे ठरविण्यात आले.
- ४) तक्रार पेटित कोणतीही सूचना न आल्याने ऑरी रेगिंग विभागाने कार्य चालूचालूच आहे. म्हणून अभिनंदन करण्यात आले.
- ५) मा. अध्याक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी कोणताही विषय न आल्याने सौ. एच. व्ही. कोल्ते मॅडम यांनी आचार मानले व अध्याक्षांच्या परवानगीने ही बैठक संपली असे जाहीर केले.

सिद्धांत

(विभागप्रमुख)

सवरमा

H. M. Khapane

प्रचार्य

श्री. मणोहार हरी खपणे कॉलेज ऑफ
आर्ट्स & कॉमर्स, पाचल
पुणे - ४२३ ००२

१) प्रा. पी. पी. राठोड

२) सौ. एच. व्ही. कोल्ते

३) कु. ए. पी. धुळप

४) आर. पी. रजसे

वेद

अक्ष

ARUP

R. P. Rabse

IM

IQAC - Coordinator

Shri. M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal.

H. M. Khapane

PRINCIPAL

SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri

समेची नोटिस



दि. 02/02/2023

अंती रॅगिंग विभागाची प्रथम सत्रातील मिशिंग गुरुवार दि. 02/02/2023 रोजी सकाळी 9.30 वाजता मा. प्राचार्यांच्या कक्षा मध्ये आयोजित केली जाते. सरी अंती रॅगिंग विभागाच्या सर्व सदस्यांविषयी व सदस्यांनी या मिशिंगला उपस्थित राहणे.

राष्ट्रीय विभाग

- १) मागील वर्षाचे इतिहास वाचून कायम करणे.
- २) वर्षभर ह्यातशाच्या उपक्रमांवर चर्चा करणे
- ३) विशाखाच्या तक्रारपत्रातील चुकांवर चर्चा करणे
- ४) मा. अधिकाऱ्यांच्या परवानगीने आयत्यावेळी आलेल्या विभागावर चर्चा करणे

विद्यार्थी
(विभाग प्रमुख)
सदस्य

Principals
प्राचार्य
श्री. मनोहर हरी खापणे कॉलेज ऑफ
आर्ट्स अँड कॉमर्स, पाचल
प्लॉ. १, रायपटण, ताल. राजपुर, जि. रातनागिरी - 421 004

- | | |
|------------------------|---------------|
| १) प्रा. पी.पी. बाळोड | <u>Prasad</u> |
| २) सौ. एल. व्ही. कोलते | <u>Wate</u> |
| ३) कु. आर. आर. कळकुरे | <u>Rastur</u> |
| ४) ए. एच. पाटेकर | <u>Patel</u> |

IAAC - Coordinator
Shri. M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal.

Principal
PRINCIPAL
SHRI MANGHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri

सभेचे इतिवृत्त



दि. ०४।०८।२०२३

८५

अंती रॅगिंग विभागाची मिरिंग गुरुवार दि. ०३।०८।२०२३ रोजी सकाळी ९.४० वाजता मा. प्राचार्यांच्या कक्षामध्ये संपन्न झाली या बैठकीत पुढील निष्पत्ती सविगुमते होण्यात आले.

- १) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले.
- २) पहिल्या सत्रात ऑनलाईन चित्रपट दाखविणे, व्हिडीओ दाखविण्याचे निश्चित करण्यात आले तर दुसऱ्या सत्रात व्याख्यान, प्रबोधनपर कार्यक्रम होण्याचे निश्चित करण्यात आले.
- ३) निशाण्यांच्या तक्रारपेशी कोठातील सूचना लक्षात घेऊन अंती रॅगिंग विभागाने अभिनंदन करण्यात आले.
- ४) मा. अधिकाऱ्यांनी गुणी सूचनापेशी बदलण्याची सूचना केली. त्यानुसार नविन सूचनापेशी बनविण्याचे निश्चित करण्यात आले.

शेवटी आचार कु. रेखा कुस्तुरे दिने मानले व अधिकाऱ्या परवानगीने ही बैठक संपली असे जाहीर करण्यात आले.

निष्पत्ती
(डॉ. विकास एच. पाटील)
विभागप्रमुख

Principals
श्री. मनोहर हरी खापणे लॉकेज ऑफ
आर्ट्स & कॉमर्स, पाचल
बु. पी. रायपटण, ता. राजपूर, जि. रायगड - ४१६४०४

संदिग्ध

- | | |
|-------------------------|---------------|
| १) प्रा. जी. पी. राठोड | <u>Prasad</u> |
| २) सी. एस. व्ही. कोळते | <u>Wale</u> |
| ३) कु. आर. आर. कुस्तुरे | <u>Kusur</u> |
| ४) ए. एच. पाटील | <u>Patil</u> |

Signature
IQAC - Coordinator
Shri- M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal.

Signature
PRINCIPAL
SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri



॥ विद्या अमृतम अश्नुते ॥

Sahyadri Parishad Shikshan Prasarak Mandal's
**SHRI. MANOHAR HARI KHAPANE COLLEGE
OF ARTS & COMMERCE, PACHAL**

श्री. मनीहर हरी खापणे कला व वाणिज्य महाविद्यालय, पाचल

At/Post - Raypatan, Tal - Rajapur, Dist - Ratnagiri - 416 704

मु. पो. रायपाटण, ता. राजापूर, जि. रत्नागिरी - ४१६ ७०४

First Time Affiliation No. AFF/Recog./5323 of 1994 Dated 18th October 1994

❖ Re-Accredited by NAAC with 'B' Grade ❖ Recognised under Section 2(f) & 12(b) of the UGC

❖ Best NSS Unit Award at University Level for the year 2017-2018 ❖ ISO 9001:2015 Certified



❖ कार्यक्रम अहवाल ❖

सन : २०२२ - २०२३

दिनांक : २२/१०/२०२२

कार्यक्रम :- रंगिंग विरोधी व्याख्यानेचे आयोजन, रंगिंग विरोधी
समितीद्वारे करण्यात आले.

संक्षिप्त अहवाल :-

सैदी रंगिंग समितीद्वारे रंगिंग विरोधी व्याख्यानेचे आयोजन
करण्यात आले. याप्रसंगी 'रंगिंग-एक समस्या' या विषयावर
प्र. एस्. टी. कोंबळे यांनी सादरीकरण सादर केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य पी. एस्.
मेघाम, डॉ. विकास पाटील, (सेक्रेटरी, सैदी रंगिंग समिती), सौ. रंगेंद्र
कोलत (सदस्या), कु. स्वसे व कु. धृष्ण (विद्यार्थी प्रतिनिधी),
प्राध्यापक वर्ग व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

○ उपस्थित विद्यार्थी ○

क्रमांक	विद्यार्थ्याचे नांव	वर्ग	सही
1)	Jitendra Pandurang Dhavade	S.T.B.A	
2)	Ketan Chandrakant Shinde	- - -	
3)	Brunit Sanjay Narkar	- - -	
4)	Raj Vilas Jadhav	- - -	
5)	Harshad Uttam Narkar	F.T.B.com	

विभागप्रमुख

प्राचार्य

क्रमांक	विद्यार्थ्याचे नांव	वर्ग	
6]	Sheidhare. Manuti Asale	P.Y.B.com	
7]	Arshad T. Prabhulkar	F.F.B.com	Prabhul.
8]	Sudash. Samir. Ghagare	S.Y.B.com	Hingare
9]	Samarakhu Suresh Kaspale	S.Y.B.com	Suresh
10]	Smeet .Jagdish. Patel	S.Y.B.com	Smeet Patel
11]	Rashan Dinkar Khapane	S.Y.B.com	रा.दि. खापणे
12]	Sanket Sandip Rane	S.Y.B.Com	Sanket
13]	maheesh mahendra Led	F.Y.B.A	maheesh
14]	Prathamesh sudhakar Talekar	T.Y.B.A	Prathamesh
15]	Karan Rajendra Tawde	S.Y.B.com	Karan
16]	Vinay Vikhal Sawant	S.Y.B.com	Vinay
17]	Sail Suhag More	S.Y.B.com	Suhag
18]	Virendra chandrakant ^{Sarfare}	F.Y.B.A	Virendra
19]	chetan Tukaram shigam	S.Y.B.com	chetan
20]	Somnath santosh Masulkar	S.Y.B.com	Somnath
21]	Santosh Pramad Pawar	F.Y.B.com	Santosh
22]	Dipraj Rajendra Kolte	F.Y.B.com	Dipraj
23]	sohan santosh sutar	F.Y.B.com	sohan
24]	Amit Suresh Pawar	F.Y.B.A	Amit
25]	Dipak. Chandrakant Patil	F.Y.B.A	Dipak
26]	Roshni Namdeo Sarakasi	F.Y.B.com	Roshni
27]	Shruti Sunil Tamhankar	T.Y.B.com	Shruti
28]	Jagruuti Sanjay Kothkar	S.Y.B.com	Jagruuti
29]	Diksha Kisan Jadhav.	S.Y.B.com	Diksha



विभागप्रमुख


प्राचार्य



क्रमांक	विद्यार्थ्याचे नांव	वर्ग	
30)	Prerana Vilas Sawant	S.Y.B.COM	Sawant
31)	Pratiksha Sanjay Fortkare	- II -	Fortkare
32)	Sidhi Shailesh Jangam	S.Y.B.COM	Jangam.
23)	Sayali Chandrakant Pawar	S.Y.B.A	Pawar
34)	Sayali Bajrang Narkar	S.Y.B.A	S.B. Narkar
35)	Rupali Shivram Jadhav	S.Y.B.A	Jadhav
36)	Poonam Bhikaji Jadhav	F.Y.B.A	<u>Jadhav</u>
37)	Prachi Pradip Jadhav	F.Y.B.A	Jadhav
38)	Asmita Smtash Khade	T.Y.B.COM	Khade
39)	Vaishnavi Ramesh Khade	T.Y.B.COM	Khade
40)	Bhagyashree Vasant Gudur	T.Y.B.A	Gudur
41)	Divya Rajesh Dalvi	F.Y.B.COM	Dalvi.
42)	Itisha Subhash Jadhav.	F.Y.B.COM	Jadhav..
43)	Sayzo Aslam Kazi	F.Y.B.COM	Kazi
44)	Arshin Arshemen Gadkari	F.Y.B.COM	Gadkari
45)	Yojana Sheidhar Gudur	T.Y.B.COM	Gudur
46)	Anuja Subhash Mali	T.Y.B.COM	Mali
47)	Megha Sanjay Dertukhakar	T.Y.B.COM	Dertukhakar
48)	AKshata Vinod Sakpal	T.Y.B.COM	Sakpal
49)	Priti Anant Aayre	T.Y.B.COM	Aayre
50)	Sayali Rajaram Narkar	T.Y.B.COM	Narkar
51)	Pratiksha Prakash Aeliwankar	- II -	Aeliwankar
52)	Asmita Chandrakant Panchal	T.Y.B.COM	A.C. Panchal
53)	Ruchita Abhilash Panchal	T.Y.B.COM	Panchal



विभागप्रमुख


प्राचार्य





Shri. Manohar Hari Khapane Art's and Commerce College Pachal


Anti - ragging Programme Dt 21/09/2022





IQAC - Coordinator
Shri. M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal


PRINCIPAL
SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri




 IQAC - Coordinator
 Shri- M. H. Khapane College of
 Arts & Commerce, Pachal


 PRINCIPAL
 SHRI MANOHAR HARI KHAPANE
 COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
 A/P Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri



Sahyadri Parisar Shikshan Prasarak Mandal's
**SHRI. MANOHAR HARI KHAPANE COLLEGE
 OF ARTS & COMMERCE, PACHAL**



At/Post – Raypatan, Tal – Rajapur, Dist – Ratnagiri – 416 704

First Time Affiliation No. AFF/Recog./5323 of 1994 Dated 18th October 1994

- ❖ Re-Accredited by NAAC with 'B' Grade ❖ Recognised under Section 2(f) & 12(b) of the UGC Act, 1956
 ❖ Best NSS Unit Award at University Level for the year 2017-2018 ❖ ISO 9001:2015 Certified

Principal DR. M. A. Yellure
 M.A., M. Phil., Ph.D., DIHT
 Cell No. 9403392105

Telefax – 02353-299181
 E-Mail – mhkcollegepachal@gmail.com
 Web – www.khapnecollege.com

Permanent Affiliation No.
 Aff-II./ICD/2015-2016/1121
 dated 16th September 2015

**PROCEDURE AND DIRECTIVES FOR FUNCTIONING OF COLLEGE
 GRIEVANCE REDRESSAL CELL (CGRC)**

A. Role and Function s of CGRC

The CGRC shall exercise the following role and perform the following functions, namely-

- 1) To receive the applications of the students from the portal available on the website of College/Institute and process them further.
- 2) To attend all applications relating to the grievances of the students.
- 3) To entertain and consider the grievances of the students. It may hear the students in person by giving opportunities of hearing.
- 4) To hear all the concerned parties and settle grievances as early as possible.
- 5) To counsel the students whenever necessary to resolve their grievances.
- 6) To give advice to the students through correspondence.
- 7) The CGRC shall not discuss with any sub-judice grievances.
- 8) It shall make efforts to settle the disputes amicably.
- 9) To prepare and submit the recommendations relating to the redressal of grievances to the concerned.
- 10) To consider and submit recommendation and suggestion in respect of reforms in the working of various sections/unit/departments/cells of the college/institution relating to the redressal of grievances of the students.
- 11) To prepare Minutes and Actions Taken Report of the meeting of CGRC and submit it to the Director, Students Development, University of Mumbai.
- 12) To prepare Annual Report regarding working of the CGRC and submit it to the Director, Students Development, University of Mumbai.

B. Role of the Chairperson of CGRC

- 1) The Principal of Affiliated College of Head/Director of Recognized Institution shall be the Chairperson of CGRC. In absence of Principal / Head / Director, the Incharge of the college/Institution shall be the Chairperson of CGRC with prior permission of his/her Management/Higher Authorities.
- 2) The Chairperson shall finalize the date of meeting of CGRC in discussion with Member Secretary.
- 3) The Chairperson shall preside over the meeting of CGRC.

C. Role of the Member Secretary of CGRC



- 1) The Member Secretary shall be the Primary Officer of the CGRC. He shall be the custodian of all accounts and records, if any, placed at the disposal of the Cell.
- 2) The Member Secretary shall prepare the Agenda for a meeting of the CGRC in consultation with the Chairperson and shall communicate the Agenda with all necessary documents of students to all members prior to the meeting through an email.
- 3) The Member Secretary shall convene meetings of CGRC in consultation with the Chairperson in order to redress the grievances on portal within 15 days of its receiving.
- 4) He shall also attend the meetings and shall be responsible for maintaining a record of the minutes of the proceedings of the meetings.
- 5) He shall prepare Action Taken Report on the previous meetings of CGRC.
- 6) The Member Secretary shall upload the Decisions/Resolutions/Minutes/Action Taken Report of CGRC on the portal.
- 7) The Member Secretary shall communicate the Minutes and Action Taken Report of each meetings of CGRC for the information to the Director, Students' Development, University of Mumbai by an email of cgrc@mu.ac.in
- 8) he Member Secretary shall prepare Annual Report regarding working of the CGRC and submit it to the Director, Students' Development, University of Mumbai by an email on cgrc@mu.ac.in
- 9) The Member Secretary shall discharge such other duties and functions related to grievances of the students as the Chairperson and the Director, Students' Development assign to him from time to time.

D. Meetings of CGRC

- 1) The CGRC shall meet regularly as per the exigency in order to redress the grievances registered on portal within 15 days of its receiving. If there are no grievances, the CGRC shall meet once in every semester.
- 2) The Member Secretary may directed by the Chairperson to convene a meeting of the CGRC at the place, date and time to be fixed in consultation with him/her.
- 3) Every meeting of the CGRC shall be numbers serially.
- 4) The Notice of the meeting shall be issued by the Member Secretary well in advance, in consultation with the Chairperson and shall communicate to all members with its Agenda and necessary documents prior to meeting through an email.
- 5) However, any non-receipt of notice by the members shall not invalidate the proceedings of the meeting.
- 6) In case of a meeting being called urgently the Notice and Agenda with necessary documents may be distributed to the members during the meeting. The procedure of any such meeting shall be such as the CGRC may determine.
- 7) In case the grievance in against any of the members of the CGRC, the concerned member shall abstain himself form the proceedings on such issue. However, the concerned students shall have choice to approach the (University Grievance Redressal Cell (UGRC) for the Redressal of his/her grievance.

E. Venue of the Meeting of CGRC

- 1) The Meeting of the CGRC shall be held in the premises of the College/Institution during the working days and working time of the College/Institution.
- 2) The Member Secretary shall communicate venue, date and time of meeting of CGRC to all members of CGRC and students who have registered their grievances prior to the meeting.



F. Quorum of the Meeting of CGRC

The Quorum for the meeting of CGRC shall be two, including Chairperson.

G. Decisions by Majority of the Meeting of CGRC

All matters of any meeting of the CGRC shall be decided by majority of the members present and voting and, in case of a tie, the person presiding shall have a second or casting vote.

H. Minutes

- 1) The draft Minutes of the meetings shall be prepared by the Member Secretary in consultation with the Chairperson and confirm it from all members within 7 days after the meeting.
- 2) The Minutes shall contain a record of the decisions taken and resolution passed by the CGRC in the meeting shall normally form part of the Minutes.
- 3) The Member Secretary shall submit the confirmed minutes of the meeting of CGRC to the Director, Students' Development, University of Mumbai by an email on cgrc@mu.ac.in

I. Action Taken Report

- 1) After the confirmation of the minutes, the Member Secretary shall report to the CGRC the Action Taken Report on the resolution or decisions or directions given in the previous meetings of the CGRC.
- 2) The Member Secretary shall submit Action Taken Report on the meeting of CGRC to Director, Student's Development, University of Mumbai by an email on cgrc@mu.ac.in

J. Attendance of Members

- 1) Member Secretary shall maintain the record of Attendance of each meeting of CGRC.
- 2) Every member shall sign the Attendance Sheet during every meeting.

K. Appearance before CGRC

The complainant student may appear in person. If he/she is incapable to attend/represent his/her grievances, then his/her representative (preferable parents) other than legal practitioner may be authorized to present his/her case in any proceedings before the CGRC.

L. Language of Proceedings of Meetings of CGRC

Preferably Marathi language may be used in the proceedings of meetings of CGRC. The complainant students can request for any other language to the CGRC.

M. Nature of Applications to be Entertained by the CGRC

The grievances or common grievances of students related to College / Institution only shall be considered by the CGRC.



N. Registration of Grievances on the Portal

- 1) Any students desiring redressal of his grievance/s may register his/her grievance/s online on the portal available on website of his/he College/Institution.
- 2) The Student shall fill all the information required for registration and upload the supporting documents.
- 3) The grievances with insufficient/incomplete information shall not be entertained by CGRC.

O. Disposal of Applications

- 1) On receipt of an Applications of Grievances of students, the Member Secretary shall scrutinize the application in consultation with Chairperson of the CGRC and prepare the Agenda of Meeting.
- 2) Non-accepted applications shall be communicated to the student in writing by Member Secretary.
- 3) The Member Secretary shall communicate the date, time and venue of the Meeting to the students who have registered their grievance on the portal before the meeting with the help of Administrative Staff of the Department/Institution.
- 4) The member of secretary may request to applicant student to supply further information as may be necessary and also discuss the grievances personally with the applicant.
- 5) The Member Secretary may request all the parties related to grievance to give clarification in writing with necessary documents and send it to all members through an email along with the Agenda.
- 6) The Member Secretary shall present each complaint before the CGRC as per the Agenda with all necessary documents given by the students during the meeting.
- 7) The CGRC shall redress all the grievances as per the Agenda by giving an opportunity of hearing to all the concerned parties and by following principles of natural justice.
- 8) The Member Secretary shall communicate a copy of Order/Decision/Resolution to all the students whose grievances were mentioned in the Agenda.

P. Non-Entertainment of Application

- 1) No applications for redressal of grievances shall be entertained, if the CGRC is satisfied that –
 - (a) The applicant has knowing made false statement or furnished false information as regards to place of residence, educational qualifications, etc.
 - (b) In an application, there is no prima facie case for considering it.
 - (c) The Application is frivolous or fictitious.
 - (d) The matter is sub-judice in any court of law.
 - (e) If there is gross delay.
 - (f) Having regard to all the circumstances of the case, it is otherwise not reasonable to consider the application.
- 2) In case of any false or frivolous complaint, the CGRC may recommend appropriate action against the complainant student.

Q. Processing of Applications



- 1) The Member Secretary shall prepare requisite number of sets of all the applications received online/personally from the students and documents of other parties on which complaint has been made and send it to all members of CGRC prior to the meeting through an email and handover its hardcopies to all members of CGRC at the time of meeting.
- 2) The CGRC shall consider the case on the basis of the noting prepared by the Member Secretary.
- 3) The CGRC shall deal with the case on the basis of the Provisions of the Act, Rules, Regulations, Statutes, Ordinances, Circulars and Directions of the University and on the basis of natural justice, equity and good conscience.
- 4) The CGRC shall hear the all the concerned parties related to the complaint in person/individually/collectively whatever the requirement of the case by following principles of natural justice.
- 5) Efforts shall be made to settle the grievances amicably after hearing all parties.
- 6) Efforts shall be made to settle the grievance within 15 days of its receiving.

R. Consideration of Applications

- 1) Each members of the CGRC shall study the applications/cases sent to them in advance.
- 2) Applications shall be discussed in the Meeting and further line of action shall be decided.
- 3) The concerned student/s or any other person or teaching staff or administrative staff or non-teaching staff or official who is concerned with the grievances of the student/s may be called during the meeting of the CGRC whenever necessary and they may be heard in person.
- 4) If the CGRC finds it necessary it may refer any matter to an expert and obtain his/her opinion.
- 5) After following all the procedures enumerated under sub-rules R.(1) to (4) above, the CGRC may formulate its recommendations on the Application.

S. Recommendations for Final Action

- 1) The Member Secretary shall communicate a copy of Order/Decisions/Resolution to all the students whose grievances were mentioned in the Agenda.
- 2) The Chairman and Member Secretary shall see the implementation of resolutions/decisions made during the meeting of CGRC on top priority basis.
- 3) The Member Secretary shall upload the Decisions/Resolutions/Minutes/Action Taken Report of CGRC on the portal.
- 4) If the CGRC comes to the conclusion that any of the employees/officials in involved in misconduct, they can recommend departmental enquiry against him/her.

T. Pursuing the Matter

- 1) The Chairman and Member Secretary shall keep in touch with the concerned sections/units/departments/cells and see that the decision is implemented immediately.
- 2) After the decisions is finally implemented the same shall be incorporated in the Actions Taken Report and submit it to all the members of CGRC at the next meeting.

- 3) The Member secretary shall upload the Decisions/Resolutions/Minutes/Actions Taken Report of CGRC on the portal.



U. Appeal on the Decisions

- 1) The students may prefer an appeal on the decision given by CGRC to University Grievance Redressal Cell (UGRC) within 30 days from the receipt of the decision of the CGRC.

V. Miscellaneous

(a) Staff of the CGRC

The Principal/Head/Director shall assign one Administrative Staff (Junior Clerk) and Peon for working of CGRC.

(b) Publicity

The Chairperson and Member Secretary of CGRC shall give due publicity to the functioning of the CGRC through various modes of publicity like, Website, Prospectus, Notices, Electronic Gadgets, etc. for the information of the students, Teaching Staff, Administrative Staff and Non-Teaching Staff.

(c) Powers to give Directions

The Director, Students' Development, University of Mumbai may from time to time, issue directions to the CGRC to carry out its purpose effectively and the CGRC shall be bound to carry out such directions.

W. Annual Report

The Member Secretary shall prepare Annual Report as per the format given below regarding working of the CGRC and submit it to the Director, Students' Development, and University of Mumbai by an email on cgrc@mu.ac.in

1	Full Name of the Affiliated College/Recognized Institution	
2	Abbreviated Name the Affiliated College/Recognized Institution	
3	Address of the College/ Institution	
4	District	
5	Landline No of the College/ Institution	
6	Email of the College/ Institution	
8	Name of the Principal / Head / Director	
9	Mobile No. of the Principal / Head / Director	
10	Email of the Principal / Head / Director	
11	Name of the Member Secretary	
12	Designation of the Member Secretary	
13	Mobile No of the Member Secretary	
14	Landline No of the Member Secretary (If any)	
15	Email of the Member Secretary	
16	No of Application Received on Portal	
17	No of Scrutinized Applications	
18	No of the Applications Presented before the CGRC	
19	No of Resolved Applications	
20	No of Non-resolved Applications	
21	No of Application Referred to the Experts for an Opinion	
22	No of Applications sent to University Grievance Redressal cell (UGRC)	
23	No of Frivlous Applications	
24	No of Pending Applications	



25	No of the Meeting of CGRC Held	
26	No of the Meetings Adjourned for Want of Quorum	
27	Average No for Members of CGRC present for the Meetings	
28	Total Annual Expenses of the Meeting, if any, Incurred by the CGRC	
29	Any other Information	

Date:

Place:

Name and Signature of the
Member Secretary

Seal of the College/Institution

Name and Signature of the
Chairperson with Seal

IQAC - Coordinator
Shri- M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal

PRINCIPAL
SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Raypetan, Tal- Rajapur, Dist- Retnagiri

85



Dr. Sunil Patil
I/c Director



Department of Students' Development
Vidyapeeth Vidyarthi Bhavan,
'B' Road, Churchgate
Mumbai - 400 020
Tel. No. 2204 28 59

CIRCULAR

To,
The Principals/Directors
of the Affiliated Colleges/Recognized Institutions
of the University of Mumbai

P. V. P. C. O. E.
Inward No. 1423
Date 20/05/2019.

*Hon'ble Principal Sir
Required to constitute
CGRC as per the directions
of the UoM.*

Subject: Constitution of College Grievance Redressal Cell (CGRC)
as per महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार व, असाधारण क्रमांक ६७

Sir/Madam,

As per directives received from the University Authorities, I am directed to inform your goodself that as per महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार व, असाधारण क्रमांक ६७, dated February 27, 2019, each Affiliated College and Recognized Institution of the University of Mumbai has to constitute a College Grievance Redressal Cell (CGRC). All grievances of students relating to College/Institution shall first be addressed to College Grievance Redressal Cell (CGRC) to be constituted at the level of College/Institution by following below given steps:

1. Affiliated College/Recognized Institution shall constitute College Grievance Redressal Cell (CGRC). The composition of CGRC shall be as follows:
 - a. Principal of the College or Head/Director of the Recognized Institution - Chairperson
 - b. One Senior Faculty Member Nominated by the Principal of the College or Head/Director of the Recognized Institution - Member
 - c. One Senior Faculty Member Nominated by the Principal of the College or Head/Director of the Recognized Institution - Member Secretary

The tenure of all the members of CGRC shall be of two years.

2. Affiliated College/Recognized Institution shall create a Portal on their website where student shall register their grievances online with necessary documents.
3. Affiliated College/Recognized Institution shall upload the information of functioning of CGRC on the portal.
4. Affiliated College/Recognized Institution shall give wide publicity to College Grievance Redressal Cell (CGRC) among all students, teachers, administrative staff and non-teaching staff of their College/Institution through various means like, Website, Prospectus, Notices, Electronic Gadgets, etc.

The concerned student of the Affiliated College/Recognized Institution shall register his/her complaint on the portal available on the website of his/her College/Institution.

The Member Secretary of CGRC shall maintain the documentation of the grievances of students who have registered their grievances on the portal of the College/Institution.

*Very Important
P. V. P. C. O. E.
for na.
Gy
A. B. D.
for*



॥ विद्या अमृतम अश्नुते ॥

Sahyadri Parisar Shikshan Prasarak Mandal's

**SHRI. MANOHAR HARI KHAPANE COLLEGE
OF ARTS & COMMERCE, PACHAL**

श्री. मनीहर हरी खापणे कला व वाणिज्य महाविद्यालय, पाचल

At/Post - Raypatan, Tal - Rajapur, Dist - Ratnagiri - 416 704

मु. पो. रायपाटण, ता. राजापूर, जि. रत्नागिरी - ४१६ ७०४



❖ **STUDENT GRIEVANCE REDRESSAL CELL** ❖

1) Dr. A. D. Patil (Co-Ordinator)

2) Prof. S. S. Dhongade (Member)

3) Mr. M. R. Kondagurle (Member)

4) Mrs. S. V. Kolate (Member)



Pamlesh...
PRINCIPAL
SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM., PACHAL
A/P Raypatan Tal Rajapur Dist Ratnagiri - 416

[Signature]
IQAC - Coordinator
Shri- M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal.

[Signature]
PRINCIPAL
SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri



समेची नोटीस.

दि. १२/०१/२०२०

विद्यार्थी, लष्कर निवृत्त समितीच्या सर्व सदस्यांना
काकविगेन येथे की दिनांक २०/०१/२०२० रोजी सकाळी
११.०० वाजता आपल्या विभागाची वेळू आयोजित करण्यात
आली आहे. तरी सर्व सदस्यांनी वेळवर मा. प्राचार्य कार्यालय
हजेरत राहो.

समेची विषय.

- १) मागील समेचे इतिवृत वाचून मंजूरी देणे.
- २) विद्यार्थ्यांना विभागाची जोडलेले कळण देणेबाबत चर्चा करणे.
- ३) मा. अध्यक्षीय पत्रावरील येथील विषयावर चर्चा करणे.

आचार्य

(विभागाध्यक्ष)
डा. डी. डी. पाटील.



प्रमुख
श्री. मनोहर हरि खापणे कॉलेज ऑफ
आर्ट्स अँड कॉमर्स, पाचल,
जगावली ना गंगापूर जि. रात्रागिरी - ४२१००६

सदस्य

- १) प्रा. प्रस. प्रस. घोंगडे
- २) श्री. प्रम. डार. कोडारुळे
- ३) श्री. प्रस. श्री. कोळते.
- ४) समृद्ध सुदेश कस्पळे

Charged to
Principal
Shri Manohar Hari Khapane

IQAC - Coordinator
Shri- M. H. Khapane College of
Arts & Com. Pachal.

PRINCIPAL
SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P. Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri

सभेचे इतिवृत्त



दिनांक. २०/१२/२०२१

विद्यार्थी तक्रार निवारण समितीची बैठक आज दिनांक २०/१२/२०२१ रोजी मा. प्राचार्य यांच्या कक्षामध्ये संपन्न झाली. या बैठकीमध्ये पुढील विषयावर चर्चा घेऊन निर्णय घेण्यात आले.

१) मागील सभेचे इतिवृत्त वाचून त्याला मंजूरी देण्यात आली. २) आजच्या सभेमध्ये महाविद्यालयात प्रवेश झालेले विद्यार्थ्यांना विद्यार्थी तक्रार निवारण समितीची होळख कळवण्याचे ठरविण्यात आले. कोरोना महामारीमुळे महाविद्यालयाचे वरदक्षन ऑनलाईन टिचिंगचे काम चालू आहे. त्याप्रमाणेच विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाठ्यमात्रा विभागाची होळख कळवण्याचे ठरविण्यात आले. प्रत्येक वर्गाची शुल्क लिस्ट घेऊन विद्यार्थ्यांना माहिती देण्याचे ठरविण्यात आले.

३) मा. कक्षाच्या फवानगीने आयत्यावेळी इतर कोणताही विषय चर्चेला न आणता असे ठरले. इतर कांडांमुळे यांनी जागरूक राहणे सत्रा संपन्न झाली.

आह्वान
विक्रम प्रमुख
(डॉ. म. डी. पारीळ)



Principal
श्री. मनोहर हरी खपने कॉलेज ऑफ
आर्ट्स अँड कॉमर्स, पाचल,
राजपूर, ताल. राजपूर, जिल्हा. रातनागरी

सदस्य

- १) मा. प्रा. म.स. घोंडारे
- २) श्री. प्रा. डार. कोंडारुळे
- ३) श्री. प्रा. व्ही. कोळते
- ४) संपूर्ण सुत्रा करपाळे

IQAC - Coordinator
M. H. Khapane College of
Commerce, Pachal.

PRINCIPAL
SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL,
Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri

सभेची जेरील.



दि. ०३/०५/२०२१


विद्यार्थी तक्रार निवारण समितीच्या सर्व सदस्यांना कळविणारे पत्र को, मंगळवार दिनांक ५/०३/२०२१ रोजी विद्यार्थी तक्रार निवारण समितीची बैठक सकाळी ११.२० वाजता मा. प्राचार्य यांचे कार्यालय आयोजित केली आहे. तरी सर्व सदस्यांनी वेळवर उपस्थित रहावे.

सभेपुरवी विषय

- १) मागील सभेचे इतिहास वाचून कायदा करणे.
- २) दुसऱ्या सत्रातील विभागाच्या कामाचे नियोजन करणे.
- ३) छात्रसंघाच्या येणाऱ्या विषयावर मा. डॉ. वसुधाच्या परवानगी घ्यायची करणे.

Pratid

विभाग प्रमुख.
(डॉ. म. डी. पारीक)



Pamleshwar
प्र. प्राचार्य

प्राचार्य

श्री. मनोहर हरी खपणे

आदर्श

राजपुर, ताल. राजपुर, जिल्हा. रातनागरी

सदस्य

- १) प्रा. म. म. म. डोगडे
- २) डॉ. म. ड. डॉ. कोडरकळे
- ३) डॉ. म. व्ही. कोडरकळे
- ४) सहाय्यक कुलसचिव

Pratid
Pratid
Pratid
Pratid

Pratid

Pratid

IQAC - Coordinator
Shri- M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachhal.

SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHHAL
A/P Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri



सत्रेचे इतिहात.

दिनांक ५/१२/२०२१

आज दिनांक ५/१२/२०२१ रोजी विद्यार्थी लष्कर निवारण समितीची सभा सकाळी ११-१० वाजता) मा-प्राचार्य यांच्या कक्षामध्ये संपन्न झाली. या सत्रेमध्ये पुढील विषयान्वय चर्चा होऊन निराग वण्यात आले.

१) मागील सत्रेचे इतिहात वाचून त्याची वजुरी देण्यात आली.

२) दुस-मा सत्रामध्ये कोरेगाचे निषेध घेऊन शिथिल झाल्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येण्यात परवानगी देण्याचे प्राचार्यांनी स्वागित केले. त्यामुळे आता विभागाची झोळय विद्यार्थ्यांना कळवण्यासाठी महाविद्यालयाच्या दरमाराहून घेऊन देण्याचे ठरविण्यात आले. दि. २३/१२/२०२१ रोजी विद्यार्थ्यांची बैठक घेणे. या सत्रेच्या लष्करा होऊन संपन्न व त्यांना मागवरील करव्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.

३) मा-इन्व्हिजनच्या परवानगीने कोरातरी विषय चर्चासोबत येण्यात आली नाही. त्यामुळे सौ. मुख. वी. कोळते यांनी आभार मानले आणि ही बैठक संपन्न झाली.

Heetio

विभागाध्यक्ष
(डॉ. म. डी. पाटील)



Principal

पत्राचार
आचार्य कक्षात

सदस्य

- १) प्रा. मुख. मुख. घोडडे
- २) सौ. मुख. शा. कोडागुडे
- ३) सौ. मुख. वी. कोळते
- ४) समूह सुरेश कलामे

INAC - Coordinator
Khapane College of
Pachal.

PRINCIPAL
SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
VP Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri



सभेची नोंदीस .


विद्यार्थी लष्कार निवारण समितीच्या सर्व सदस्यांना कळविण्यात येते की, उल्हा दिनांक १७ ए २०२२ रोजी विद्यार्थी लष्कार निवारण समितीची बैठक सकाळी ठीक ११.३० वाजता मा. प्राचार्य यांच्या कक्षामध्ये आयोजित करण्यात आली आहे. ह्या सर्व सदस्यांनी या बैठकीला वेळेवर उपस्थित राहणे.

सभेपुढील विषय .

- १) मागील सभेचे अंतिम वाचून कायम करणे .
- २) प्रथम सत्रातील विभागाच्या कामकाजाचा आढावा घेणे .
- ३) क्षमलावेठी येणाऱ्या विषयावर मा. अध्यक्षांच्या परवानगीने चर्चा करणे .

Meeting

(डॉ. अशोक डी. पारीस)
विभाग प्रमुख .



Prinicipal

(डॉ. पी. भय. पोळाम)
प्र. प्राचार्य .

सदस्य -

- १) यु. भास . भस . धोंगडे . -
- २) डॉ. राम वार कोंडापुरे -
- ३) सो. भास . वी . कोळते .
- ४) संपूर्ण सुरेश कल्याण

(Handwritten signatures)

(Handwritten signature)

IQAC - Coordinator
Shri-M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal

(Handwritten signature)

PRINCIPAL
SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri



सभेचे इतिहात.

१५/०१/२०२२.

कार्य दिनांक १५/०१/२०२२ रोजी विद्यार्थी लक्षक निवारण समितीची बैठक सकाळी ११:३० वाजता प्राचार्य यांच्या कक्षामध्ये संपन्न झाली. या बैठकीमध्ये पुढील विषयावर चर्चा होऊन निम्न घेण्यात आले.

१) मागील सभेचे इतिहात वाचून काढणे - विभागाप्रमुखानी दिनांक ५/०१/२०२१ रोजी झालेल्या सभेचे इतिहात वाचून केले. त्याच विभागातील सर्व सदस्यांची मंजूरी मिळून ते कथम करण्यात आले.

२) प्रथम सत्रातील विभागाच्या कामकाजाचा आढावा घेणे - आज झालेल्या बैठकीमध्ये प्रथम सत्रामध्ये विभागातील कोलेट्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. जुलूमध्ये महाविद्यालय रूजू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नोंदिले जाऊन आपल्या कोठी लक्षक असल्यास विभागाशी संबंध साधता असणे सांगण्यात आले. तसेच विभागाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाण लक्षक जाणून घेण्यात आल्या. त्यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन कामकाज सुरळीत रूजू असून आपली कोठी लक्षक नसल्याचे सांगितले. ही माहिती विभागातील सदस्यांनी प्राचार्यांना दिली.

३) कामत्यावेळी येणाऱ्या विद्यार्थ्यांवर चर्चा करणे - कामत्यावेळी दतर कोणताही विषय चर्चेसाठी न आल्यामुळे डॉ. कोडागळे यांनी कामकाज मागले आणि सभेस संपन्न झाली.

IQAC - Coordinator

M. H. Khapane College of Arts & Commerce, Pachal.

Dr. M. S. Patil
(विभागाप्रमुख)



१) डॉ. एम. आर. कोडागळे
२) डॉ. एम. सी. कोरवत

Dr. K. S. Patil
(डॉ. क. सु. पैतान)

PRINCIPAL

SHRI MANOHAR HARI KHAPANE COLLEGE OF ARTS & COM. PACHAL A/P Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri



समेची बोरील -

20 April 2023

विद्यार्थी तक्रार निवारण समितीच्या सर्व सदस्यांना
कळविण्यात येते की उद्या विमोड 21/4/2023
रोजी विभागाची बैठक सकाळी 9.30 वाजता
म. प्राचार्य यांच्या कक्षामध्ये आयोजित करण्यात
आली आहे. तरी सर्व सदस्यांनी वेळेवर उपस्थित
रहावे.

समोपेक्षित विषय -

- १) मागील समेचे झनिवृत्त वाचून त्यास मंजुरी देणे.
- २) वित्तीय सत्रातील विभागाच्या कामकाजाचा अहवाल घेणे.
- ३) आपलावेळी येणाऱ्या विद्यार्थ्यांचा चर्चा करणे.

H Patel
(डा. म. डी. पारीक)
विभाग प्रमुख.



P. M. Kulkarni
(डा. जी. मल. मंगेश)
म. प्राचार्य.

- सादरपत्र
- १) मा. मस. मल. घोडडे.
 - २) डा. मल. डार. कोडारुके.
 - ३) सा. मस. वी. कोळते
 - ४) सहाय्य सुरेश कल्याण

Principal
M. H. Khapane
Pachal

IQAC - Coordinator
Shri-M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal.

PRINCIPAL
SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Raypatan, Tal- Rejapur, Dist- Ratnagiri



सदस्य

- १) प्रा. एस. एस. चौधरी
- २) प्रा. एस. एस. चौधरी
- ३) प्रा. एस. एस. चौधरी
- ४) सहायक कुलपति

[Handwritten signatures]

[Handwritten signature]

IQAC - Coordinator
 Shri- M. H. Khapane College of
 Arts & Commerce, Pachal.

[Handwritten signature]

PRINCIPAL
 SHRI MANOHAR HARI KHAPANE
 COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
 A/P Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri

Unfair Means Inquiry Committee

Rationale : The committee was established to look into any alleged unfair techniques or practises used by students during examinations (Internal/External/ Practical) by according to the protocols and guidelines issued by University of Mumbai under Ordinance 5050.

Objectives :

- 1) To look into cases of students who used unfair exam-taking strategies and were reported to the Examination committee.
- 2) To advise the Principal of any necessary action(s) regarding unfair practises.
- 3) To undertake an open and objective examination into any issue using unfair means.
- 3) To serve as the investigating body for any complaints of claimed unfair practises against junior Supervisor/Paper Setter and any other individual involved directly or indirectly in the examination process.
- 5) To advise the student(s) engaging in unfair tactics to avoid any harsh step being taken.

Procedure:

- The Junior Supervisor informing the examiner of the unfair means.
- The Examination Committee turned over the UMIC any cases of unfair means that come up during examinations.
- Sending pupils letters about the meeting of the unfair means.
- Student questions during the meeting.
- Making recommendations in accordance with the guidelines of the University of Mumbai's Order 5050
- Notifying the Principal of the recommendations made for the next step and sending letters with the same information to the students and the examination committee

Inventive Practices :

- Before the exam begins, the junior and senior supervisors will make an announcement on the severity of the penalty for using unfair means.
- Display of the warning about unfair means and its repercussions in the classrooms.
- Students are given guidance in order to prevent unfair examination practises.



Composition of the Committee (2018-2019 to 2019-2020)

Chairman	Mr. Pramod S. Meshram
Member	01. Sangram V. Chavan

Composition of the Committee (2021-22 to 2022-2023)


Chairman	Dr. Balwant T. Dabhade
Member	01. Sudhir S. Waghmare

Composition of the Committee (2022-2023 to 2023-2024)

Chairman	Dr. Balwant T. Dabhade
Member	01. Pawan P. Rathod


IQAC - Coordinator
Shri- M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal.




PRINCIPAL
SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri



नोटिस

२०२३-२४

दि. ०५/०७/२०२४

महाविद्यालयातील रेडमरीटा सेल, उरणपेठार मिला
विभागाची बैठक दि. ०५/०७/२०२४ रोजी सकाळी
११:३० वाजता मा. प्राचार्यांना कक्षांमध्ये उपस्थित
केली आहे. तरी सर्व सदस्यांना या बैठकीस
वेळेवर उपस्थित रहावे.

सभेसमोरील विषय:

१. माहिती सभेचे इतिवृत्त वाचून कायम करावे.
२. महाविद्यालयामध्ये होणाऱ्या परीक्षांमध्ये कॉपी व इतर साधनांच्या उपयोगा हेतू मजबूत जाबाबत घ्यावी करावी.
३. मा. उद्योगकांच्या परवानगीने (उपस्थानावेळी येणाऱ्या) विद्यार्थ्यांवर चर्चा करावी.

डॉ. टी. दामाडे
विभाग प्रमुख

प्राचार्य
श्री. मनोहर हरी खापणे कॉलेज ऑफ
आर्ट्स अँड कॉमर्स, पाचल
१५, पी. रायपटण, ता. राजापूर, जि. रत्नागिरी - ४११६०६

१) प्रा. पी. पी. वाढोडे

IQAC - Coordinator
Shri- M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal

PRINCIPAL
SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri



सभेचे इतिवृत

दि. 06/02/2024

महाविद्यालयातील स्ट्रेटरींग सेल, उनफेअर मिस विभागाची बैठक दि. 06/02/2024 रोजी सकाळी ११:३० वाजता सा. प्रत्यायुक्ता कक्षांमध्ये पार पडली. आभोजित केलेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होवून खात्रीलपणे निर्णय घेण्यात आला.

१. सांगितलेल्या सभेचे इतिवृत वाचून ते जसेच्या तसे कायम ठरवण्यात आले.
२. महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या परीक्षा कॅंपी व इतर गैरमागच्या वापर होता कामा नये. यासाठी सर्व पथवेक्षक यांना त्याबाबतच्या सूचना कराव्यात असे सर्वानुमते ठरविण्यात आले.
३. मुंबई विद्यापीठाच्या मासिकीक सूचनांनुसार सर्व परीक्षा सुरळीत पार पाडण्यात आले (आयल्या वेळी येणारा विषयावर चर्चा होवून ते सर्वानुमते ठरविण्यात आले).

डॉ. डी. दांडे
विभाग प्रमुख

प्राचार्य
श्री. मनोहर हरी खापणे कॉलेज ऑफ
आर्ट्स & कॉम. पचाल
मु. पो. रायपटण, ताल. राजपुर, जिल्हा. रातनागरी

५. प्रा. पी. पी. दांडे

IQAC - Coordinator
Shri-M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal

PRINCIPAL
SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P-Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri



Page No.:
Date: 20/02/23

सभेची नोटीस


दि. १०/०२/२३


महाविद्यालयातील संशोधन, सेम व उन्नतपेढी
पिनस विभागातील सर्व सदस्यांना कळविणारे
थेले करी, दिनांक १४/०२/२०२३ शेजरी स्काउची
११:४५ वाजता मा. प्राचार्य यांच्या कक्षामध्ये
बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तरी
सर्व सदस्यांना वेळीस उपस्थित व्हावे.


सभेसमोरील विषय:

१. महाविद्यालयीन सभेचे इतिवृत वाचून कायम करणे
२. महाविद्यालयामध्ये होणाऱ्या परीक्षेबाबतचे कॅम्पी
व इतर माध्यमांचा उपयोग होऊ नये याबाबत
चर्चा करणे.
३. मा. उरध्वक्षांच्या परवानगीने येणाऱ्या विषयांवर
चर्चा करणे.


व्ही.टी. दाबाडे
विभागा प्रमुख


प्राचार्य
श्री. मनोहर हरी खापणे कॉलेज ऑफ
आर्ट्स अँड कॉमर्स, पाचल
बु.पो. रायपटण, ता. राजपूर, ज. रत्नागिरी - ४१६०००



१. फ.टी.टी. दाबाडे


IQAC - Coordinator
Shri- M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal


PRINCIPAL
SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri



संश्लेषण इतिवृत्त



दि. १४/०२/२०२३

महाराष्ट्र विद्यापीठातील संश्लेषण व उद्योगांसाठी
मिशन रचनासाठी बैठक दि. १४/०२/२०२३ रोजी
मा. प्राचार्यांच्या कक्षासमोर पार पडली. या बैठकीत
वेळोवेळी बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन
खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला.

1. मासिक संश्लेषण इतिवृत्त वाचून ते जसेच्या स्वरूपात
कायम करण्यात आले.
2. महाराष्ट्र शासनाकडे होणाऱ्या परीक्षांमध्ये कॉपी व
इतर गैरमागच्या वापर होता कामाज्या खासतः
स्वयं परीक्षेकरीता याबाबतच्या सूचना कराव्यात
असे सर्वोत्तम ठरविण्यात आले.
3. मुंबई विद्यापीठाच्या मासिक सूचनानुसार सर्व
परीक्षा सुरळीत पार पाडाव्यात असे ठराव
वेळी घेणारा विषयावर चर्चा होऊन तो सर्वोत्तम
ठरविण्यात आला.

कि.टी. दाभाडे
की.टी. दाभाडे
विभाग प्रमुख

प्राचार्य
श्री. मनोहर हरी खापणे कॉलेज ऑफ
आर्ट्स & कॉमर्स
पु. जे. रायपाटण, ता. राजपूर, जिल्हा. रात्रगिरी - ४२२००४

कि.टी. दाभाडे

१) प्रा. पी. पी. दाभाडे

IQAC - Coordinator
Shri- M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal

PRINCIPAL
SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM-PACHAL
A/P Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri



सभेची नोंदणी

दि. 04/02/2022

महाविद्यालयातील स्टेव्हिंग जेल व अजपेअर मिंना
विभागातील सर्व सदस्यांना कळविणेल जेते नी, दि. 9/2/21
2022 रोजी सकाळी 11: 35 वाजता मा. प्राचार्य यांच्या
कक्षामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वजनी
वेळेत उपस्थित राहणे

सभेसमोरील विषय :-

1. मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
2. महाविद्यालयामध्ये होणाऱ्या परीक्षांमध्ये कापी व इतर साधनांचा उपयोग करू नये याबाबत चर्चा करणे.
3. मा. उरध्वरींच्या पदवानभतिने उरायत्या वेळी उरावेत्या विषयांवर चर्चा करणे.

(Signature)
श्री. टी. दात्राडे
विभाग प्रमुख

(Signature)
प्राचार्य
श्री. मनोहर हरी खापणे कॉलेज ऑफ
आर्ट्स अँड कॉमर्स, पाचल
पु. पो. रायपाटण, ता. राजपुर, जि. रत्नागिरी - 415604


(Signature)
श्री. ए. एस. वांधमारे

(Signature)
IQAC - Coordinator
Shri- M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal

(Signature)
PRINCIPAL
SHRI-MANO HAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri



सभेचे इतिवृत्त



दि १२/०२/२०२२

महाविद्यालयातील स्टेअरिमेंट ग्रेजुएट व डिप्लोमा मित्र
विभागाची बैठक दि १२/०२/२०२२ रोजी सा. प्राचार्य
यांच्या कक्षात पार पडली. या उपस्थित बैठकीत
विविध विषयांवर चर्चा होऊन खालीलप्रमाणे निर्णय
होण्यात आला.

१. मागील सभेचे इतिवृत्त वाचून ते असेल तसे
हायम करण्यात आले.
२. महाविद्यालयामध्ये होणाऱ्या परीक्षांमध्ये कॉपी व
अन्य गैरमाहिती वापर करून घेण्याबाबत सर्व
पर्यवेक्षक यांना याबाबतचा सूचना देण्यात आले
होण्यात आले.
३. विद्यापीठाच्या माहितीक सूचनांनुसार सर्व परीक्षा
सुरक्षित पार पाडाव्यात असे ठरवण्यात येऊन येणाऱ्या
विषय ठरविण्यात आला.
४. सभेस उपस्थित सर्वांचे आभार मानून सभा
संपविण्यात आली.

सिनेट

डी. टी. दुबाडे
विभाग प्रमुख

प्रचार्य

श्री. मनोहर हरी खापणे कॉलेज ऑफ
आर्ट्स अँड कॉमर्स, पाचल
बु.पो. रायपाटण, ता. राजापूर, जि. रत्नागिरी - ४१६००४

S.S. Waghmare

१. प्रा. एम. एस. वाघमारे

IQAC - Coordinator

Shri- M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal

PRINCIPAL

SHRI-MANO HAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri



संज्ञा-नामदीपः

दि. 20/02/2020

महाराष्ट्र विद्यालयांतील स्वयंसेवी सेल व अनफेअर झिन्स
विभागातील सर्व सदस्यांना कळविणे व ते को. दि. 20/02/20
रोजी सकाळी 9:30 वाजता, मा. प्राचार्य कक्षात
वेळकीय आयोजन करण्यात आले आहे. तरि या विषय
विक्षयावर चर्चा करण्यासाठी वेळीच प्राचार्य कक्षाम
उपास्थित राहवे.

प्रमोद एस. मिश्रा
विभागाध्यक्ष

Pracharya

प्राचार्य
श्री. मनोहर हरी खपने कॉलेज ऑफ
आर्ट्स अँड कॉमर्स, पाचल
बु.पो, रायपाटण, ता. राजापूर, जि. रातनागिरी 421502

ग) मा. एस. व्ही. चव्हाण


IQAC - Coordinator
Shri- M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal


PRINCIPAL
SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri



सभेचे इतिवृत्त

दि. ०७/०३/२०२०

महाविद्यालयातील स्टेमिंग सोल व अनफेअर सिंग
कमिटीची बैठक दि. ०७/०३/२०२० रोजी प्राचार्य कक्षात
पार पडली. त्या बैठकीत सर्वनिमित्त खा. ही. विषय
- चर्चा होऊन सर्वनिमित्त खा. ही. निविदा देण्यात आले

- १) मागील सभेचे इतिवृत्त वाचून ते जासेच्या तसे
कायम करण्यात आले.
- २) परीक्षांमुखी विद्यार्थ्यांनी कॉफी व अन्य मॅरगाच्या
वापर करू नये यासाठी सर्व सुपवायझर/पर्यवेक्षक
यांना सूचना कराव्यात असे ठरविण्यात आले.
- ३) विद्यार्थ्यांच्या मार्केटिक सुचनांनुसार सर्व परीक्षा
सुरक्षित पार पाडाव्यात असे आग्रहाने वेळोवेळी
परिषदांस ठरविण्यात आले.
- ४) आभार मानून सभा संपली.

P. M. Khapane
प्रमोद ए. ख. मेघा
विभागाध्यक्ष

P. M. Khapane
प्राचार्य
श्री. मनोहर हरी खापणे कॉलेज ऑफ
आर्ट्स अँड कॉमर्स - पाचल
सु. पो. रायपाटण, ता. राजपुर, ज. रातनागिरी - ४१६००४

१) प्र. ए. व. व. - चर्चा - इत्यादी

IQAC
IQAC - Coordinator
Shri- M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal

P. M. Khapane
PRINCIPAL
SHRI-MANO HAR-HARI-KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri



नोटीस

दि. 20/02/2002

महाविद्यालयातील स्टुडेंट्स सेल व अनफेअर प्रिन्सिपल विभागाच्या सर्व सहकार्यांना कळविणारे थोडे वडी, दि. 17/02/2002 रोजी ठिक 12:00 वाजता प्राचार्य कक्षात सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसे सवर्णी वेळेवर उपास्थित राहणे.

सभेपुढील विषय

- 1) मागील सभेचे इतिवृत वाचून कायम करणे.
- 2) परीक्षांमध्ये कॉपी व इतर माध्यमांचा वापर विद्यार्थ्यांक करू नये. यावर चर्चा करून निर्णय घेणे.
- 3) मा. प्राचार्यांच्या परवानगीने आयत्या वेळी येणा-या प्रश्नावर चर्चा करून निर्णय घेणे.

प्रमोद हर-मेनाभ
विभागाध्यक्ष

श्री. मनाहर हरी खपणे कॉलेज ऑफ
आर्ट्स अँड कॉमर्स, पाचल
पि. रायपाटण, ता. राजापूर, जि. रत्नागिरी - 415604

1) प्रा. एत. व्ही. चव्हाण सहकार

IQAC - Coordinator
Shri. M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal

PRINCIPAL
SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri



सभेचे इतिवृत्त

दि. १५/०२/२०१२

महाविद्यालयातील स्ट्रेन्डिंग व थॅनफेअर मिनिंस
काॅमिटीची बैठक दि. १५/०२/२०१२ रोजी प्राचार्य
कक्षाला १३:०५ वाजता सुरु झाली. त्या बैठकीत
सवस्तिमते खालील निविदे घेण्यात आले.

- १) मागील सभेचे इतिवृत्त वाचून जसेच्या तसे कायदा
करण्यात आले.
- २) परीक्षांमध्ये कोठा त्याही ठेवण्याची वापर होऊ
नये यासाठी सर्व परीक्षार्थींना/सुपरवायझर
यांना सूचना देण्याचे ठरविण्यात आले.
- ३) आयल्या वेळी कोठासाठी प्रश्न पत्रेही न आल्या
मुळे आभार मानून सभा संपली.

Principle
प्रमोद एस. भोसले
विकास प्रमुख

Principle
श्री. मनोहर हरी खापणे कॉलेज ऑफ
आर्ट्स अँड कॉमर्स, पाचल
बु.पो. रायपाटण, ता. राजापूर, जि. रत्नागिरी - ४१६७०४

१) प्रा. एस. व्ही. चव्हाण *Secretary*

Principle
IQAC - Coordinator
Shri- M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal

Principle
PRINCIPAL
SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri



सभेची नोंदविस

दि. 01/02/2021

महाराष्ट्र विद्यालयातील स्ट्रेमिंग सेल व अन फेअर मिन्स विभागातील सर्व सदस्यांना कळविणारे धोने की, दि. 01/02/2021 रोजी प्राचार्य कक्षामध्ये कॅ. 92-98 वाजता सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर बैठकीला खासित विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. तसे सदर सभेला सर्वांनी वेळीवर उपस्थित राहणे.

सभेपुढील विषय:

- १) मागील सभेचे इलेक्ट्रॉनिक वाचून ते कायम करणे.
- २) परीक्षेमध्ये कॉपी व इतर माध्यमांचा उपयोग कडून नगरे यावर चर्चा करून निष्पत्ती घेणे.
- ३) मा. अध्यक्षींच्या परवानगीने आयत्या वेळी आलेल्या प्रश्नांवर चर्चा करणे.

P. M. Khapane
प्रमोद एस. मीश्राम
विभागाध्यक्ष

M. H. Khapane
प्राचार्य
श्री. मनोहर हरी खपने कॉलेज ऑफ
आर्ट्स अन्ड कॉमर्स, पाचल
व्ह. पी. रायपाटण, ता. राजापूर, जि. रत्नागिरी - 415004

१) प्रा. एस. व्ही. चव्हाण - system

M. H. Khapane
IQAC - Coordinator
Shri- M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal

M. H. Khapane
PRINCIPAL
SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P. Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri



संभेचे इतिवृत्त

दि. १०/०२/२०२१

महाविद्यालयांतील स्टूडेंट्स सेल व अंतर्देशीय
कमिटीची बैठक दि. १०/०२/२०२१ रोजी प्राचार्य किशोर
पार पडली. त्या बैठकीत सवन्निमते खालील विषय
सवन्निमते घेण्यात आले.

- १) मागील संभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले.
- २) परीक्षेमध्ये अत्य कोठल्याही भेदभावाची वापर करू नये
याची सूचना सर्व सुपरवायझर यांना देण्यात यावी.
- ३) आ. प्राचार्यांच्या परवानगीने आयल्या वेळेच्या प्रश्नांमध्ये
सुंदर विद्यार्थ्यांच्या मांडविके सुचनांनुसार परीक्षा
घेण्यात याव्यात असे ठरविण्यात आले.

P. M. Khapane
प्रमोद ए. खपाने
अभिभाषक

Principals
श्री. मनोहर हरी खपाने कॉलेज ऑफ
आर्ट्स अँड कॉमर्स, पाचल
प. पो. रायपटण, ता. राजापूर, जि. रातनागिरी - ४१५०१४

१) प्रा. ए. व्ही. चव्हाण - **Secretary**

P. M. Khapane
IQAC - Coordinator
Shri. M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal

P. M. Khapane
PRINCIPAL
SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Raypatan, Tal - Rajapur, Dist - Ratnagiri

Sahyadri Parisar Shikshan Prasarak Mandal's Pachal
Shri. Manohar Hari Khapane College of Art's and Commerce Pachal

Internal Complaint Committee

Annual Report

The Women Development Cell of our College was established with the Objective to provide free and fine environment in the college campus and development of female students of the College. To accomplish the above mentioned objectives Women Development Cell and Internal Complaint Committee organised various activities for the students and women in community. The activities conducted during the academic year 2018-19 are as follows:

1. Healthy and Diet Recipe competition was organised in every year during Gathering Annual Faction.
 1. First prize Ms. Mugdha Devrukhkar and group (TYBCOM)
 2. Second prize Ms. Pratiksha Raut and group (SYBA)
2. Organised a Rangoli competition and exhibition on the theme of " Nirbhaya"
3. Essay writing competition was held on the theme "Women Empowerment" with the aim to motivate students for critical thinking on social issues and provide the opportunity to the students to express their opinion as well as to encourage their writing skills.
4. To create awareness among the college girls about the women's safety, WDC organised a guidance session.
5. To make students aware about the struggle for female education by 'Krantijyoti Savitribai Phule and Mahatma Jotiba Phule' an act entitled "Vhay Me Savitri Boltey" was organised by WDC.
6. Organisation of 'Health and Hygiene' guidance session for girls students to create awareness and impart knowledge about the problems of girls regarding irregular menstrual cycle.
7. Organised ' H.B. and Blood Group' checking camp collaboration with Government Hospital.
8. Organise "International Women's Day " every year.



All the above activities were performed under the noble guidance of Hon'ble Principal Dr. M. A. Yellure and with kind support of all member's of Women Development Cell and Internal Compliant Committee.



Ms. Mugdha Devrukhkar

Co-ordinator

WDC and Internal Compliant Committee.



IQAC - Coordinator
Shri- M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal.





PRINCIPAL
SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri

सभेची नोंदीय.



दि. ११/०९/२३

महाविद्यालयातील महिला तक्रार निवारण समितीच्या सर्व सदस्यांना कळविणेत येते की, मा. प्राचार्यांच्या कक्षेत दि. २१/०९/२३ रोजी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तसे सर्व सदस्यांनी सदर सभेला वेळेवर उपासित राहणे.

वेळ : सकाळी ११:४५ वाजता.

सभेपुरतील विषय:

- १) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
- २) मुलींच्या/कर्मचाऱ्यांच्या तक्रारी वाचत निर्णय घेणे.
- ३) मा. अध्यक्षांच्या परवानग्याने आयत्या वेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे.

मि. भा. पाटील

विभाग प्रमुख

IQAC - Coordinator

Shri. M. H. Khapane College of Arts & Commerce, Pachal.

Dr. M. L. Kulkarni

प्राचार्य

श्री. मनोहर हरी खापणे कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, पाचल

प्लॉ. नं. - रायपाटण, ता. राजापूर, जि. रत्नागिरी - ४१६०१४

सदस्य

१) प्रा. रत्नेहल चव्हाण

२) प्रा. पवन राठोडे

३) सौ. लोहा कोहले

४) प्रा. सुभाष धोमडे

५) डॉ. विकास पाटील

६) सौ. हुस्नबानू खाडिफे

७) डॉ. सुनेना देसाई

८) कु. आंकिता शुक्ल

९) कु. योजना गुरव

१०) कु. पुनम जाधव

११) कु. स्वाती सुर्वे

Suhana

W.K.

Patil

Jangade

Kulkarni

NRamsoo

Spatil

Shukla

Gurav

Prasadhar

S.V. Surve

Dr. M. L. Kulkarni

IQAC - Coordinator

Shri. M. H. Khapane College of Arts & Commerce, Pachal

Dr. M. L. Kulkarni

PRINCIPAL

SHRI MANOHAR HARI KHAPANE COLLEGE OF ARTS & COM. PAC

Watan, Tal. Rajapur Dist.



सभेचे इतिवृत्त

दि. २१/०४/२०२३

वेळ: ११:४५

महाविद्यालयातील महिला लष्कर निवारण स
ची बैठक दि. २१/०४/२०२३ रोजी ११:४५ वाजता म
प्राचार्यांच्या कक्षामध्ये संपन्न झाली. त्या सभेफ
म्हाली महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

१) मागील सभेचे इतिवृत्त वाचून ले कायम करण्यात
२) महाविद्यालयातील मुलींचे कॅम्पचा-यांचे कुठलेही
प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे समाधान व्यक्त करणे
आले.

३) मागील सभेतील पिंटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे अं. ३.२
देसाई यांचे व्याख्यान घेण्यात आले.

४) महाविद्यालयातील महिला लष्कर निवारण कक्षातील सु
पेटी नाविन व्हाविषयाचे इशारे घेण्यात आली.

प्रा. स्नेह चव्हाण यांनी आभार मानल्यानंतर सभे
संपली.

प्राचार्य

विभाग प्रमुख IQAC - Coordinator
Shri- M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal.

श्री. मनोहर हरी खापने कॉलेज ऑफ
आर्ट्स अँड व. मर्स, पाचल
पु.पो. रावपाटण, ता. राजपूर, जि. उल्हासगिरी ४२६००४

सपत्न्य

- | | |
|-------------------------|--|
| १) प्रा. स्नेह चव्हाण | |
| २) प्रा. पवन राठोड | |
| ३) सौ. स्नेहा कोळते | |
| ४) प्रा. सुभाष घोंगडे | |
| ५) डॉ. विकास पाटील | |
| ६) सौ. तुलिका नू खातिरे | |
| ७) अं. सुनेना देसाई | |
| ८) कु. अंकिता घुळप | |
| ९) कु. यजना गुरव | |
| १०) कु. पुनम जाधव | |
| ११) कु. स्वाती सुर्वे | |

IQAC - Coordinator

S. V. Surve

PRINCIPAL
SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
P. P. Ravatn Tal- Balaour Dist.



सभेची नोंदीस

दि. १४/११/२०२२

माहिती तक्रार निवारण समितीच्या सर्व सदस्यांना कळविणेत येते की, सदर विभागाची व्हॅक मा. प्राचार्य कक्षामध्ये दि. १०/११/२२ रोजी आयोजित करण्यात येत आहे. तसे सर्व सदस्यांनी सदर सभेला वेळेवर उपस्थित रहावे.

सभेपूर्वीच विषय:

- १) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
- २) माहिती लैंगिक छळाबाबतची माहिती सर्व सदस्यांना देणे; व त्या संबंधी कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयात करणे.
- ३) मा. अध्यक्षीय पत्रवातगोत्रे आयत्या वेळी आलेल्या विषयावर चर्चा करणे.
- ४) मुलींच्या/महिलींच्या तक्रारी संबंधी विचार विनिमय करणे.

Mellukh
विभाग प्रमुख

[Signature]
IQAC - Coordinator
Shri. M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal.

[Signature]
प. प्राचार्य
श्री. मनोहर हरी खपणे कॉलेज ऑफ
आर्ट्स अँड कॉमर्स, पाचल
पु. पो. रायपाटण, ता. राजापूर, जि. रत्नागिरी - ४१६७०४

वेळ सकाळी ११:३० वाजता

सदस्य:

- | | | |
|----------------------------|----|--------------------|
| १) प्रा. स्नेहल चव्हाण | -- | <u>[Signature]</u> |
| २) प्रा. पवन रांगडे | | <u>[Signature]</u> |
| ३) सौ. स्नेहा कोळते | - | <u>[Signature]</u> |
| ४) प्रा. सुभाष धोंगडे | | <u>[Signature]</u> |
| ५) डॉ. विकास पाटील | | <u>[Signature]</u> |
| ६) सौ. लुसुनवानु खाबिफे | | <u>[Signature]</u> |
| ७) सौ. सुनेता देसाई (अॅड.) | | <u>[Signature]</u> |
| ८) कु. अंकिता धुळप | | <u>[Signature]</u> |
| ९) कु. सौजना तुरव | | <u>[Signature]</u> |
| १०) कु. पुनम जाधव | | <u>[Signature]</u> |
| ११) कु. स्वाती सुर्वे | - | s.v.surve |

[Signature]
IQAC - Coordinator

Shri. M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal

[Signature]
PRINCIPAL

SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
P. Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri



सभेची इतिवृत्त

दि. १७/११/१७

वेळ ११:३० वाजता

दि. १७/११/२०२२ रोजी मा. प्राचार्यांच्या कक्षात महिला व सभेची बैठक संपन्न झाली. त्या प्रसिध्दांमध्ये पुढील महत्त्वपूर्ण निश्चय घेण्यात आले.

- १) मागील सभेचे इतिवृत्त वाचून ते कायम करण्यात आले.
- २) महिलांच्या लैंगिक छळाबद्दलची माहिती सर्व यक्ष ना व्हावी यासाठी व्याख्यान घेण्याचे स्वनिर्णय ठरविला आहे.
- ३) महाविद्यालयातील सुलीचे/कर्मचाऱ्यांचे कलकारीचे अर्ज प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे समाधान व्यक्त करावे.
- ४) मा. अध्यक्षीय पत्रवाचनेमि कोणताही विषय सभेला ठर नाही. त्यामुळे विभाग प्रमुखांनी आभार मानल्यानंतर सभा संपली.

विभाग प्रमुख

विभाग प्रमुख

IQAC - Coordinator
Shri. M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal.

श्री. मनोहर हरी खापणे कॉलेज ऑफ
आर्ट्स अँड कॉमर्स पाचल
प.पो. रायपटण, ताल. राजपूर, जि. रत्नागिरी - ४११६०१

सदस्य:

- १) प्रा. स्नेहल चव्हाण
- २) प्रा. पवन राठोड
- ३) सौ. वनेहा कोठले
- ४) प्रा. सुभाष धोंगडे
- ५) डॉ. विकास पाटील
- ६) सौ. इरुनबातु खाबरे
- ७) डॉ. सुनैना देसाई
- ८) कु. आकिला सुळप
- ९) कु. यशना सुरव

QAC - Coordinator

M. H. Khapane College of Arts & Commerce, Pachal

Principal

PRINCIPAL

SHRI. MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
P/O Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratna

सभेची नोटीस



दि. 15/08/2022

महिला अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या सर्व सदस्यांक
कळविण्यात येते की आपल्या विभागाची दुसऱ्या सत्रातील
मिथिंग दि. 15/08/2022 रोजी सकाळी 9.30 वा. मा. प्रा. प्रा. प्रा.
च्या कक्षामध्ये आयोजित केली आहे. तरी सर्वसदस्यांना
या मिथिंगला उपस्थित राहणे.

सभेपुढील विषय

- १) मागील सभेची शिस्त वाचून कायम करणे.
- २) महिला केंद्राची निवडीत शत्रु कायम राबवत
विद्यार्थ्यांना माहिती देणे.
- ३) मा. अध्यापकांच्या परवानगीने आयत्यावेळी आलेल्या
विषयावर चर्चा करणे.

प्रिन्सिपल
विभाग प्रमुख



प्रिन्सिपल

प. प्रिन्सिपल
श्री. मनोहर हरि आपणे कॉलेज ऑफ
अर्ट्स अँड कॉमर्स, पाचल,
प. व. राजपूर ताल. राजपूर, जि. सांगली - ४२२००२

सदस्य

- १) प्रा. अ. एस. एस. वाघमारे
- २) प्रा. आर. पी. वेडेकर
- ३) डॉ. सौ. सुरजबाबू खलिफे
- ४) कु. शुभा एस. ताम्हणकर
- ५) कु. मेधा एस. देवदखकर
- ६) कु. सायली बी. नाकर
- ७) कु. प्रमिता एस. फकारे

(Signature)

(Signature)

(Signature)

(Signature)

(Signature)

(Signature)

(Signature)

(Signature)

IQAC - Coordinator
Shri-M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal

(Signature)
PRINCIPAL

SHRI-MANOHR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Raypatan, Tal- Rajapur, Dist- Solapur

समेय इतिवृत्त



दि ०९/११/२०२२

महिला लकार निवारण समित्याची मिडींग मंगळवार
दि ०९/११/२०२२ रोजी मा. प्राचार्यांच्या कक्षान संपन्न शांती.
या मिडींगमध्ये पुढील निर्वय दिस्यात आले.

१) मागील समेय इतिवृत्त वाचून कायम करव्यात या
२) महिला लैंगिक कायदासंबंधी विद्यार्थ्यांना वेळू
घेऊन माहिती देव्याचे ठरविव्यात आले.

३) मा. अध्याप्यांनी केलेल्या सूचनेनुसार प्रायेक महिला
बोवट्या जाळनव्यात सूचना पेयीतील सूचना पाहव्याच
ठरविव्यात आले.

वेळी
विभागाप्रमुख



P. S. Khapane

प. प्राचार्या
श्री. मनोहर हरि खापणे कॉलेज ऑफ
आर्ट्स अण्ड कॉमर्स, पाचल,
प. रायपटण त. राजपुर, जि. रायगडी - ४२११०४

- १) प्रा. डॉ. एस. एस. वाळभारे
२) प्रा. आर. पी. वेळेकर
३) डॉ. सौ. दुर्लवानु खलिफे
४) कु. श्रुती एस. लाम्हाकर
५) कु. मेघा एस. देवदकर
६) कु. सामंती वी. जाकर
७) कु. प्रतिसा एस. फडकार

उषा

Shikha
Shikha

Smriti

Smriti

Smriti

Smriti

Smriti

IQAC - Coordinator
Shri- M. H. Khapane College of
Arts & Commerce, Pachal

Smriti
PRINCIPAL

SHRI-MANO HAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
A/P Raypatan, Tel- Rajapur, Dist- Ratnagiri

सभेची नोटीस



दि. १५/०१/२०२१

अंतर्गत सकार निवारण समितीच्या सर्व सदस्यांस कळविण्यात येते की, आपल्या विभागाची मिटींग दि. १५/०१/२०२१ रोजी मा. प्राचार्यांच्या कक्षामध्ये सकाळी ११-४० वाजता बोलावली आहे. तरी सर्व सदस्यांनी या मिटींगला उपस्थित राहणे.

सभेपुढील विषय

- १) समिती सदस्यांना या समितीच्या कल्पनांची माहिती देण्या-बाबत चर्चा करणे.
- २) महिलांच्या सेवान्वय, लैंगिक सतानशुकीस प्रतिबंध करण्यासाठी विविध उपक्रमांची चर्चा करणे.
- ३) मा. अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी उगोलेल्या विषयावर चर्चा करणे.

विभागाप्रमुख
(स. सेठ विलास कोठारे)



Principle
प्रिन्सिपल
श्री. मनोहर हरि खापणे कॉलेज ऑफ
आर्ट्स अण्ड कॉमर्स, पाचल,
१-४-२०२१, १६-१२-२०२१, दि. रत्नापूर - ४१६ ६०२

सदस्य

१) डॉ. एस. एस. वाघमारे →

२) कु. प्रा. आर. पी. बेळेकर →

३) कु. सुनीलबानू निखळिफे

४) कु. सुती सुनील लाम्हाकर

५) कु. मेधा संजय देवळकर

६) कु. सायली वजरंग नाकर

७) कु. प्रतिष्ठा संजय फडके

IQAC - Coordinator

Shri. M. H. Khapane College of
Pachal

PRINCIPAL

SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
1/P Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri

समेय इतिवृत्त



दि - १५/०७/२०२२

अंतर्गत तक्रार निवारण समितीची मिटींग गुरुवार दि. रोजी प्रायान्च्या कुक्षान संपन्न झाली. या मिटींगमध्ये पुढील विषय घेण्यात आले.

- १) अंतर्गत तक्रार निवारण समिती माफित होणाऱ्या चौकशीची कार्यपध्दती विषयी सर्व सदस्यांना माहिती देण्याचे ठरविण्यात आले.
- २) महितीव्यप होणाऱ्या लैंगिक सतावगूकीस प्रतिकार करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीचे उपक्रम राबविण्यासंबंधी चर्चा करण्यात आली.
- ३) मा. अध्यक्षींनी सुचविलेल्या सुचनावुसार प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या सोमवारी सुचनापेटीतील सूचना पाहण्याचे ठरविण्यात आले.

विभागप्रमुख
(सं. सेवा वि. केंद्रे)



Principal
श्री. मनोहर हरि आपणे कॉलेज ऑफ
आर्ट्स अँड कॉमर्स, पाचल,
२-४ रत्नपटन, ताल. राजपूर, जि. रायगरी - ४१६ ७०४

सदस्य

- १) डॉ. पुस्त. पुस्त. वाघमारे →
- २) प्रा. आर. पी. वेळेकर →
- ३) डॉ. सी. कुनवानु निरखडिठे →
- ४) कु. श्रुती सुनिळ ताम्हाकर -
- ५) कु. मेधा पुस्त. देवडकर
- ६) कु. सायनि बी. नाकर
- ७) कु. प्रतिक्षा पुस्त. फटकार -

-
-
-
-
-
-
-

IQAC - Coordinator
Shri- M. H. Khapane College of
Pachal

PRINCIPAL
SHRI MANOHAR HARI KHAPANE
COLLEGE OF ARTS & COM. PACHAL
P Raypatan, Tal- Rajapur, Dist- Ratnagiri